

शैक्षणिक वर्ष २०२४-२५
नवीन महाविद्यालयांना अंतिम मान्यता
देणेबाबत.

महाराष्ट्र शासन
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
शासन निर्णय क्रमांक : HTED-२९०६६(११)/१२/२०२४/८१९२१२-MHT-(HE-४)
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२
दिनांक: १५ जुलै, २०२४.

- संदर्भ:**
- १) शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्र. HTED-२९०६६(११)/१/२०२४/७३०८९०-MHT-(HE-४), दिनांक १५.०२.२०२४.
 - २) शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्र. एनजीसी २०१७/(२९/१७)/मशि-४, दिनांक १५.०९.२०१७
 - ३) दिनांक ५.०७.२०२४ रोजी अधिसूचित करण्यात आलेला महाराष्ट्र अधिनियम क्र. XXIV/२०२४, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) अधिनियम, २०२४.

शासन निर्णय:-

शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ पासून नवीन महाविद्यालय सुरु करण्यास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ आणि संदर्भाधीन दिनांक १५.०९.२०१७ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार संदर्भ क्र. १ अन्वये इरादापत्र प्रदान करण्यात आले आहे.

आता, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (च) अन्वये शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी सर्व सार्वजनिक विद्यापीठांनी नवीन महाविद्यालय सुरु करण्यास अंतिम मान्यता मिळण्याबाबतचे अनुपालन अहवाल सकारात्मक शिफारशीसह शासन मान्यतेसाठी शिफारशीत केले आहेत. संदर्भ क्र. २ येथील दिनांक १५.०९.२०१७ च्या शासन निर्णयामधील परिशिष्ट "क" मध्ये विहित करण्यात आलेल्या निकषानुसार सदर प्रस्तावांची तपासणी करण्यात आली असून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) व त्याखालील परंतुकानुसार शासनास असलेल्या अधिकारांचा वापर करून सोबतच्या विवरणपत्र -अ मध्ये नमूद केलेल्या एकूण २३१ नवीन महाविद्यालयांना शासनाने विहित केलेल्या खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून कायम विना अनुदान तत्वावर अंतिम मान्यता देण्यात येत आहे.

अटी व शर्ती:-

- १) महाविद्यालयांची मान्यता ही शासनाच्या प्रचलित धोरणानुसार कायम विनाअनुदानित तत्वावर राहिल. तसेच सदर महाविद्यालयांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे वेतन व वेतनेतर दायित्व शासनावर असणार नाही.
- २) नवीन महाविद्यालय / संस्थेने त्यांच्या विभागीय सहसंचालकांकडे ते भविष्यात कोणत्याही परिस्थितीत अनुदानाची मागणी करणार नाहीत, असे हमीपत्र रु.१००/- च्या नॉन ज्युडीशियल स्टॅम्प पेपरवर सादर करावे.
- ३) महाविद्यालयाने, संबंधित विद्यापीठाने विहित केलेल्या निकषानुसार व विद्यापीठ अनुदान आयोगाने विहित केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अध्यापक / कर्मचारी वर्ग नेमणे आवश्यक असून, इतर सर्व आवश्यक पायाभूत सोयी उपलब्ध कराव्यात व त्याची खात्री विभागीय सहसंचालकांनी करावी. तद्नंतरच सहसंचालक यांनी उपरोक्त अट क्र. २ मधील प्रमाणपत्र प्रमाणित करून विद्यापीठास द्यावे.
- ४) विभागीय सहसंचालकांचे उक्त प्रमाणपत्र प्राप्त झाल्याशिवाय तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (ऑफिलिएशन ऑफ कॉलेजस बाय युनिव्हर्सिटीज) रेग्युलेशन, २००९ मध्ये महाविद्यालयांना संलग्नीकरण देण्याबाबत विहित केलेल्या निकषांची पूर्तता केल्याशिवाय, संबंधित महाविद्यालयांना संलग्नीकरण देण्याची कार्यवाही विद्यापीठाने करू नये.

- ५) महाविद्यालयाने कोणत्याही परिस्थितीत मंजूर प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देऊ नयेत.
- ६) मंजूर करण्यात आलेल्या महाविद्यालयाने सक्षम प्राधिकरणाने विहित केलेल्या कालमर्यादेत नॅक मुल्यांकन करून घेण्यासाठी प्रयत्न करावा व याबाबत पाठपुरावा करण्याची जबाबदारी संबंधित विद्यापीठाची राहिल.
- ७) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकानुसार प्राप्त अधिकारात नवीन महाविद्यालयांच्या प्रस्तावातील नॅक व अन्य त्रुटीच्या पूर्ततेची खातरजमा करण्याची जबाबदारी संबंधित विद्यापीठाची राहिल. त्याचप्रमाणे सदर त्रुटी पूर्तता ६ महिन्यांच्या आत न झाल्यास सदर मान्यता आपोआप रद्द होईल. याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याची दक्षता संबंधित विद्यापीठांनी घ्यावी. सदर कारणास्तव मान्यता रद्द झाल्यास विद्यार्थ्यांच्या समायोजनाची कार्यवाही संबंधित सहसंचालक, उच्च शिक्षण यांनी करावी
- ८) लिगल एज्युकेशन अधिनियम, २००८ व तदनुषंगिक नियमांतील तरतूदीनुसार मान्यताप्राप्त नवीन महाविद्यालयाने बार कौन्सिल ऑफ इंडियाची (B.C.I.) प्रकरणपरत्वे मान्यता / संलग्निकरण घेण्याची कार्यवाही विहित कालावधीत करावी.
- ९) ज्या शैक्षणिक वर्षासाठी महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे, त्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालय सुरु करणे आवश्यक आहे. संलग्निकरण किंवा इतर शिखर संस्था/केंद्रीय नियामक मंडळे यांची परवानगी मिळण्यास विलंब झाल्यामुळे जर महाविद्यालय त्या शैक्षणिक वर्षात सुरु होऊ शकले नाही तर, त्या शैक्षणिक वर्षाच्या पुढील शैक्षणिक वर्षात महाविद्यालय सुरु करणे अनिवार्य राहिल. अन्यथा दिलेली परवानगी आपोआप रद्द समजण्यात येईल.
- १०) विद्यापीठांनी शासन निर्णयाचे अवलोकन केल्याशिवाय संलग्नता देण्याची प्रक्रिया सुरु करू नये. विद्यापीठांनी संलग्नतेबाबतचा पूर्तता अहवाल संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे व संबंधित विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण यांना पाठवावा.
- ११) संबंधित विद्यापीठांनी व विभागीय सहसंचालकांनी मंजूर करण्यात आलेल्या नवीन महाविद्यालयांचा नियतकालिक आढावा घेऊन सदर महाविद्यालयांमध्ये मंजूर विद्यार्थी संख्येच्या ५०% किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थी दिसून आल्यास सदर महाविद्यालयांची मान्यता रद्द समजून तसे आदेश विभागीय सहसंचालकांनी काढावेत आणि ते शासन व संबंधित विद्यापीठाकडे पाठवावेत.

२. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील तरतूदीनुसार नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्याबाबतची अंतिम मुदत १५ जून अशी आहे. परंतु शासन अधिसूचना दि. ०५.०७.२०२४ अन्वये सदर मुदत १५ जुलै पर्यंत वाढविण्यात आली आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०७१५११२४१२१५०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने स्वाक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अशोक मांडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई.
- २) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा. उपमुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ४) मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ५) प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.

- ६) आयुक्त, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ७) सचिव, प्रवेश नियामक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ८) कुलसचिव, सर्व अकृषी विद्यापीठे, महाराष्ट्र राज्य.
- ९) संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- १०) सर्व संबंधित विभागीय सहसंचालक, महाराष्ट्र राज्य.
- ११) निवडनस्ती (मशि-४).

शासन निर्णय क्रमांक : HTED-२९०६६(११)/१२/२०२४/८११२१२-MHT-(HE-४),

दिनांक १५ जुलै, २०२४ सोबतचे सहपत्र.

विवरणपत्र - अ

अ.क्र.	क्र.	संस्था/ प्रस्तावित महाविद्यालयाचे नांव	विद्याशाखा
१	२	३	४
मुंबई विद्यापीठ, मुंबई			
१.	१.	श्री. सनातन धर्म एज्युकेशन संस्था, आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई. ४०० ०७४. श्री. सनातन धर्म कॉलेज ऑफ कॉमर्स, आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई. ४०० ०७४.	बी.कॉम. (०-१२०)
२.	२.	पटेल एज्युकेशनल ट्रस्ट, एम. एच. बी. कॉलनी. एस. एन. दुबे रोड, दहिसर.पूर्व, मुंबई - ४०० ०६८. एस.वी.पी. डिग्री कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स अँड आर्ट्स, एम. एच. बी. कॉलनी, एस. एन. दुबे रोड, दहिसर.पूर्व, मुंबई. ४०० ०६८.	बी.कॉम. (०-१२०)
३.	३.	हाजी उमर मुसा एज्युकेशन ट्रस्ट, हनो २७,५ निजामपुर रामभवन हॉटेलच्या बाजूला, भिवंडी, ठाणे-४२१ ३०२. आर. बी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नं. ५८१, नारपोली, सर्वे नंबर ११६/१, भिवंडी, ठाणे.	१) बॅचलर ऑफ कॉमर्स (अकाउंटिंग अँड फायनान्स) (०-६०) २) बॅचलर ऑफ सायन्स (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) (०-६०) ३) बॅचलर ऑफ सायन्स (बायो टेक्नॉलॉजी) (०-६०) ४) बॅचलर ऑफ सायन्स (डाटा सायन्स) (०-६०)
४.	४.	ट्रिनिटी एज्युकेशनल ट्रस्ट होली अँजल्स स्कुल पी अँड टी कॉलनी, नांदिवली, गांधी नगर, डोंबिवली.पूर्व, ठाणे. ४२१ २०४. डॉ. डेव्हिडस कॉलेज ऑफ हायर एज्युकेशन, पी अँड टी कॉलनी, नांदिवली गांधी नगर, डोंबिवली.प., पीएनपी कॉलनी, डोंबिवली वेस्ट, ठाणे	१) बी.ए. (०-१२०) २) बी.कॉम. (०-१२०) ३) बी.एस्सी. (०-१२०)
५.	५.	महाराष्ट्र अकादमी ऑफ इंजिनिअरिंग अँड एज्युकेशनल रिसर्च, पुणे, सर्वे नं. १२४, पौड रोड, कोथरुड, पुणे. ४११ ०३८. माइर्स एमआयटी विश्वज्योती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, काशीमीरा, ग्रिन वॅली स्टुडिओ शेजारी, काशीमीरा, मिरा भाईंदर, ठाणे.	१) बी.ए. (०-१२०) २) बी.कॉम. (०-१२०) ३) बी.एस्सी. (०-१२०)
६.	६.	वि. म. पाटील कृषी प्रतिष्ठान, आसनगाव स्टेशन, वाणगाव, ता. डहाणू, पालघर ४०१ १०३. मनुभाई मेहता महाविद्यालय हॉस्पिटॅलिटी स्टडीज, आसनगाव स्टेशन, वाणगाव, ता. डहाणू महाविद्यालय, जि. पालघर	१) बी.एस्सी. (हॉस्पिटॅलिटी स्टडीज) (०-६०)
७.	७.	शिव गर्जना सेवा मंडळ, बंधुप्रेम सोसायटी, प्लॉट क्र. ७२८, डी ६, सेक्टर -७, चारकोप, कांदिवली.प, मुंबई ४०० ०६७.	१) बॅचलर ऑफ कॉमर्स (०-१२०) २) बॅचलर ऑफ कॉमर्स (अकाउंटिंग

अ.क्र.	क्र.	संस्था/ प्रस्तावित महाविद्यालयाचे नांव	विद्याशाखा
१	२	३	४
		सरस्वती कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, मौजे जांभा, ता. विक्रमगड, जि. पालघर ४०१ ६०५.	अँड फायनान्स) (०-६०) ३) बॅचलर ऑफ सायन्स (कॉम्प्युटर सायन्स) (०-६०) ४) बॅचलर ऑफ सायन्स (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) (०-६०)
८.	८.	एस. आर. टी. डिग्री कॉलेज कपोल निवास, मास्टरवाडी, गोपचारपाडा, वीर सावरकर रोड, डि.जी. १ शोरूम जवळ, विरार (पूर्व) ४०१ ३०५.	१) बॅचलर ऑफ आर्ट्स (०-१२०) २) बॅचलर ऑफ कॉमर्स (०-१२०) ३) बॅचलर ऑफ कॉमर्स (अकाउंटिंग अँड फायनान्स) (०-६०) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
९.	९.	श्रीमती चंद्राबाई रामचंद्र कोंडे एज्युकेशनल ट्रस्ट, ठाणे, ओम गणेश छत्रपती शिवाजी नगर वागले नर्सिंग होमचे समोर, मु. पो. रोहा, जि. रायगड ४०२ १०९. लिलावती इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड बिझनेस स्टडीज, श्री. रामचंद्र रेसिडेन्सी बिल्डिंग-ए, सर्व्हे नंबर २१३ क, भुवनेश्वर रोहा, कोलाड रो, पो.रोहा, जि. रायगड ४०२ ११६.	१) बी.एससी. (हॉस्पिटॅलिटी स्टडीज) (०-६०)
१०.	१०.	लब्धी एज्युकेशन ट्रस्ट, डेझि बिल्डिंग, बी.१ प्लॉट क्रमांक ५०३, मुक्त निवास कल्याण, शिळफाटा, जि. ठाणे-४२१ २०४. कॅलिबर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स, टीएमसी शाळा क्र. ७२, सूर्या नगर, विटावा गाव, आरटीओ पोलिस स्टेशनजवळ, रेल्वे पुलाच्या समोर, कळवा, विटावा	बी.कॉम. (०-१२०)
११.	११.	जगदिश कृष्णा एज्युकेशनल सोसायटी, ओमकार रेसिडेन्सी, चरणी पाडा, रेनॉल व्हिलेज, भिवंडी, जि. ठाणे - ४२१ ३०२. ग्लोबल डिग्री कॉलेज, ग्लोबल बिल्डिंग, भिवंडी, ता. भिवंडी, जि. ठाणे- ४२१ ३०२.	बॅचलर ऑफ सायन्स (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) (०-६०)
१२.	१२.	इंद्रायणी शिक्षण संस्था, ड-९, ९०६, इंद्रायणी शिक्षण संस्था, लोकधारा फेस -३, कल्याण (पू.), जि. ठाणे- ४२१ ३०६. आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय, व्दारली, जिल्हा परिषद शाळे जवळ, व्दारली, पो. व्दारली, ता. अंबरनाथ, जि. ठाणे- ४२१ ३०६.	१) बी.ए. (०-१२०) २) बी.कॉम. (०-१२०) ३) बी.एससी. (०-१२०)
१३.	१३.	भांडुप एज्युकेशनल सोसायटी पी. ए. मेनन कॉलेज ऑफ लीगल स्टडीज, बीईएस बिल्डिंग, वीर सावरकर मार्ग, भांडुप (पु.) रेल्वे स्टेशनजवळ, भांडुप (पूर्व) -४०० ०४२.	विधी- (३ वर्षे) (०-६०) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
१४.	१४.	सोसायटी ऑफ सेंट फ्रान्सिस इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सेंट फ्रान्सिस पदवी महाविद्यालय, सेंट फ्रान्सिस आयटीआय कंपाऊंड, माउंट पोइसर, एस.व्ही.पी. रोड,	बी.कॉम. (०-१२०) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)

अ.क्र.	क्र.	संस्था/ प्रस्तावित महाविद्यालयाचे नांव	विद्याशाखा
१	२	३	४
		बोरीवली (वेस्ट), मुंबई - ४०० १०३.	
१५.	१५.	जीवन ज्योत एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्ट, रीना मेहता कॉलेज ऑफ लॉ १५० फूट रोड, मॅक्सस मॉल समोर, भाईदर. प, जि. ठाणे . ४०१ १०१.	विधी (३ वर्षे) (०-६०) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
१६.	१६.	कमलादेवी एज्युकेशनल ट्रस्ट, साई गौरव अपार्टमेंट, साई चौक, साईबाबा मंदिर समोर, खडकपाडा, कल्याण कमलादेवी लॉ कॉलेज, विठ्ठलवाडी एस.टी. बस डेपोच्या मागे, विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन जवळ, विठ्ठलवाडी, कल्याण (पू.)	विधी (५ वर्षे) (०-६०)
१७.	१७.	वि.म. पाटील कृषि प्रतिष्ठान, मु. आसनगाव स्टेशन वाणगांव प. तालुका. डहाणू, पालघर तात्यासाहेब कोरे विधी महाविद्यालय, मु. आसनगांव स्टेशन, वाणगाव (प), ता. डहाणू पालघर आसनगाव, जि. पालघर	विधी (३ वर्षे) (०-६०)
१८.	१८.	गिरीवासी सेवा मंडळ, कल्याण ए/५/नव अवनी को. ऑप. हौ. सो. ली. अंबिका नगर जवळ, शहाड (प), कल्याण, जि. ठाणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, खोडाळा, जोगळेवाडी, मु.पो. खोडाळा, जोगळेवाडी, ता. खोडाळा, जि. पालघर	विधी (३ वर्षे) (०-६०)
१९.	१९.	नागसेन एज्युकेशन सोसायटी अँड बुद्धिस्ट कल्चरल ट्रस्ट, १३, भिम जीवन चाळ, वाल्मिकी नगर, हिमालय सोसायटी रोड, घाटकोपर (प.), मुंबई, डॉ. जी. के. डोंगरगावकर विधी महाविद्यालय, पहिला मजला, थरवानी हेरीटेज, सीएचएस लि. प्लॉट नं. २४, सेक्टर ७, खारघर, ता. पनवेल, जि. रायगड	विधी (३ वर्षे) (०-६०) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
२०.	२०.	दळवी एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट २/९, मावळणकर नगर, दत्त मंदिर रोड, मालाड (पू.), मुंबई दळवी कॉलेज ऑफ लीगल स्टडीस, मु. शेनाळे, पो. सोवेली, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी - ४१५ २०३	विधी (३ वर्षे) (०-६०) विधी (५ वर्षे) (०-६०)
२१.	२१.	दि. बोरीवली एज्युकेशन सोसायटी, महात्मा गांधी रोड, बोरीवली (पू.) मुंबई - ४०० ०६६. शेठ एम. के. डिग्री कॉलेज ऑफ सायन्स, एम. जी. रोड, सुकुरवाडी बस डेपो, बोरीवली (पू)	१) बॅचलर ऑफ सायन्स (कॉम्प्युटर सायन्स) (०-६०) २) बॅचलर ऑफ सायन्स (इन्फोरमेशन टेक्नॉलॉजी) (०-६०) ३) बॅचलर ऑफ सायन्स (डाटा सायन्स) (०-६०)
२२.	२२.	चैतन्य विद्यापीठ, मराठी महापालिका शाळा, टँक रोड, भांडुप (प.), मुंबई . ४०० ०७८. देवी महालक्ष्मी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, सर्व्हे १०८, म्हसकळ, पोस्ट.टिटवाळा, ता. कल्याण, जि. ठाणे	१) बॅचलर ऑफ आर्ट्स (बी.ए.)-(०-१२०) २) बॅचलर ऑफ कॉमर्स (अकाउंटिंग अँड फायनान्स) -(०-६०) ३) बॅचलर ऑफ सायन्स (बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स)-(०-६०) ४) बॅचलर ऑफ सायन्स (इन्फोरमेशन टेक्नॉलॉजी) (बी.एस्सी. आय.टी)-(०-

अ.क्र.	क्र.	संस्था/ प्रस्तावित महाविद्यालयाचे नांव	विद्याशाखा
१	२	३	४
			६०) ५) बी.एस्सी. (सि. एल.एस.)-(०-६०)
२३.	२३.	फोएनिक्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई, १०१ कुबेर टॉवर आदर्श नगर, जुनी प्रभादेवी, दादर, मुंबई - ४०० ०२५. वैशालीताई जोधळे विधी महाविद्यालय, वैशालीताई जोधळे एज्युकेशन कॉम्प्लेक्स, शास्त्री नगर, जोधळे चौक, डोंबिवली (प.), जि. ठाणे	विधी (३ वर्षे)-(०-६०) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
२४.	२४.	जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट, दादर छबिलदास हायस्कूल अक्षिकर स्ट्रीट छबिलदास रोड, दादर पश्चिम मुंबई . ४०० ०२८. जीईआय लॉ कॉलेज एस. व्ही. जोशी विद्या संकुल, नेहरू रोड, डोंबिवली . पूर्व	१) विधी (३ वर्षे)-(०-६०) २) विधी (५ वर्षे)-(०-६०) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
२५.	२५.	पोद्दार शिक्षण संस्था, ३ मजला, प्लॉट नं. १२६, नेरू सिल्क मिल्स, एच.एल.एन. मार्ग, मथुरदास मिल कपाऊंड, लोअर परेल, दिलसिले रोड, मुंबई . ४०० ०१३. ब्रायो कॉलेज ऑफ लॉ, पोद्दार एव्हर्ग्रीन कॉम्प्लेक्स, जोवेली पुलाजवळ, व्हिलेज.सापे, कल्याण.कर्जत रोड, एमआयडीसी, बदलापूर (पू.)	१) विधी (३ वर्षे)-(०-६०) २) विधी (५ वर्षे)-(०-६०) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
२६.	२६.	मदर वेलंकनी एज्युकेशन ट्रस्ट महेश पार्क, तुळीज रोड, नालासोपारा (पू.)- ४०१ २०९. एलिस डिग्री कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, राऊळ नगर, कुरगाव, बोईसर,तारापूर रोड, बोईसर (प.) -४०१ ५०१.	१) बॅचलर ऑफ आर्ट्स (बी.ए.)-(०-१२०) २) बॅचलर ऑफ कॉमर्स (बी.कॉम.)-(०-१२०) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
२७.	२७.	मदर वेलंकनी एज्युकेशन ट्रस्ट महेश पार्क, तुळीज रोड, नालासोपारा . पू. . ४०१ २०९. एलिस विधी महाविद्यालय, राऊळ नगर, कुरगाव, बोईसर.तारापूर रोड, बोईसर (प.)- ४०१ ५०१.	१) विधी (३ वर्षे)-(०-६०) २) विधी (५ वर्षे)-(०-६०) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
२८.	२८.	अंजुमन दर्दमंदाने तालिम व तरक्की ट्रस्ट, महाड जिल्हा रायगड अंजुमन शापिंग सेंटर, महाड एस.टी. स्टँड समोर, मुक्काम पोस्ट, ता. महाड, जि. रायगड - ४०२ ३०१. दर्दमंद लॉ कॉलेज कांबळे महाड, मुक्काम पोस्ट. कांबळे तर्फे महाड ता.-महाड, जि. रायगड - ४०२ ३०९.	विधी (३ वर्षे)-(०-६०)
२९.	२९.	सिटीझन एज्युकेशन सोसायटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, उरण पोलिस स्टेशनच्या मागे, उरण बाजारपेठ, उरण, रायगड .४०० ७०२. सिटीझन एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य, विज्ञान व विज्ञान माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, उरण पोलिस स्टेशनच्या मागे, उरण बाजारपेठ, उरण, रायगड ४०० ७०२.	१) बॅचलर ऑफ आर्ट्स (०-१२०) २) बॅचलर ऑफ कॉमर्स (०-१२०) ३) बॅचलर ऑफ सायन्स (०-१२०) ४) बॅचलर ऑफ सायन्स (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) (०-६०) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
३०.	३०.	परवाझ एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट, चिपळूण द्वारा नसीमा यासीन दळवी, दळवी हाऊस, पेठमाप, ता.चिपळूण,	१) बॅचलर ऑफ आर्ट्स (बी.ए.)-(०-१२०)

अ.क्र.	क्र.	संस्था/ प्रस्तावित महाविद्यालयाचे नांव	विद्याशाखा
१	२	३	४
		जि. रत्नागिरी - ४१५ ६०५. परवाझ इन्स्टिटयुट ऑफ आर्टस, कॉमर्स अँड सायन्स गल्स सिनिआ कॉलेज, मिल्लत नगर, गोवळकोट रोड, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी . ४१५ ६०५.	२) बॅचलर ऑफ कॉमर्स (बी.कॉम.)- (०-१२०) ३) बॅचलर ऑफ सायन्स (बी.एस्सी.)- (०-१२०) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
३१.	३१.	सिंधु एज्युकेशन सोसायटी, नेताजी चौक, ऑफ बँक ऑफ बडोदा, उल्हासनगर, जि. ठाणे - ४२१ ००४. एस.ई.एस. राय साहेब सीतलदास खेमाणी डिग्री कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स अँड सायन्स, प्लॉट नं. २७०, सेक्शन ६बी, सिंधु एज्युकेशन सोसायटी, उल्हासनगर, जि. ठाणे- ४२१ ००२.	१) बॅचलर ऑफ आर्टस (बी.ए.)- (०- १२०) २) बी.ए. इन मल्टिमिडीया अँड मास कम्युनिकेशन (बी.ए. एम.एम.सी.)- (०- ६०) ३) बॅचलर ऑफ कॉमर्स (बी.कॉम.)- (०-१२०) ४) बॅचलर ऑफ कॉमर्स (अकाउंटिंग अँड फायनांस) (बी.ए.एफ)- (०-६०) ५) बॅचलर ऑफ कॉमर्स (बँकिंग अँड इन्ड्योरन्स)- (०-६०) ७) बी.कॉम. (फायनांशियल मॅनेजमेंट)- (०-६०) ८) बॅचलर ऑफ सायंस (बी.एस्सी.)- (०-१२०) ९) बॅचलर ऑफ सायन्स (बी.एस्सी.) (कंप्युटर सायन्स)- (०-६०) १०) बॅचलर ऑफ सायन्स (इन्फोरमेशन टेक्नॉलॉजी) (बी.एस्सी. आय.टी.)- (०-६०) ११) बॅचलर ऑफ सायन्स बी.एस्सी. (डाटा सायन्स)- (०-६०)
३२.	३२.	वाडा निर्मिती एज्युकेशन सोसायटी, वाडा परळी रोड, हरोसाळे, ता. वाडा, जि. पालघर, सुविद्या डिग्री कॉलेज, दत्ताणी शाळा जवळ, जनरल अरुणकुमार वैद्य नगर, टाटा पॉवर हाऊस जवळ, बोरीवली (पू.)	बी.कॉम (०-१२०) बी.ए.-(०-१२०)
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई.			
३३.	१.	बेल्हेकर फाऊंडेशन पी.व्ही.बेल्हेकर महिला महाविद्यालय भानसहीवरे, ता. नेवासा, जि. अहमदनगर - ४१४६०९	सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (बी. एस्सी.) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
३४.	२.	ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान विद्या व्हॅली एनपी महाविद्यालय सेक्टर नं १८, प्लॉट नं ३, चिखली प्राधिकरण, चिंचवड, पुणे-४११०१९	सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ

अ.क्र.	क्र.	संस्था/ प्रस्तावित महाविद्यालयाचे नांव	विद्याशाखा
१	२	३	४
			अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
३५.	३.	नवनिर्माण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ओएसिस कॉलेज ऑफ डीझाईन अँड टेक्नॉलॉजी सर्वे न. ४६/४ नर्हे, ता. हवेली, जि. पुणे -४११०४१	१) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (क्लिनिकल लेबॉरेटरी सायन्स) (बी.एस्सी.सी.एल.एस) २) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (होम सायन्स)
३६.	४.	विकास प्रतिष्ठान ग्लोबल व्हिजन कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, वाडेबोल्हाई, गट .न १८ ता. हवेली, पुणे	१) वाणिज्य व व्यवस्थापन-बॅचलर ऑफ कॉमर्स (बी. कॉम.) २) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (बी. एस्सी.) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
३७.	५.	विकास प्रतिष्ठान युनिव्हर्सल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय करंदी ता शिरूर जि पुणे	१) वाणिज्य व व्यवस्थापन-बॅचलर ऑफ कॉमर्स (बी. कॉम.) २) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायंस (बी. एस्सी.) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
३८.	६.	विकास प्रतिष्ठान ग्लोबल व्हिजन लॉ कॉलेज वाडेबोल्हाई गट न १८ ता हवेली पुणे	१) इंटर डिसिप्लिनरी स्टडीज. बॅचलर ऑफ लॉ (एल.एल.बी.) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
३९.	७.	स्व. आबासाहेब खेडकर शिक्षण संस्था, अकोला, राऊतवाडी ता. जि. अकोला स्व.शोभाताई माणिकराव देशमुख महाविद्यालय, सुलतानपूर मु. सुलतानपूर पो. मुंडगाव, ता. अकोट जि. अकोला	१) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (बी. एस्सी.) २) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (होम सायन्स)
४०.	८.	राजमाता जिजाऊ सेवाभावी संस्था नमो युग वरिष्ठ महाविद्यालय बोरगाव, ता.जि.अकोला	१) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (होम सायन्स)
४१.	९.	श्री संत गजानन महाराज एजुकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटी अकोला, संत गजानन महाराज वुमेन्स आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज मु. शिवनी, मलकापूर, रेल्वे स्टेशनजवळ, अकोला, ता.अकोला, जि. अकोला	१) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (होम सायन्स) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
४२.	१०.	आदर्श बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्था, रिसोड संत गजानन महाराज महिला महाविद्यालय आगरवाडी, कंकरवाडी फाटा, ता.रिसोड, जि.वाशिम	१) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (क्लिनिकल लेबॉरेटरी सायन्स) (बी.एस्सी.सी.एल.एस) २) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर

अ.क्र.	क्र.	संस्था/ प्रस्तावित महाविद्यालयाचे नांव	विद्याशाखा
१	२	३	४
			ऑफ सायन्स (बी. एस्सी.)
४३.	११.	शिवसागर सेवाभावी शिक्षण प्रसारक मंडळ, बी. डिजाईन महाविद्यालय नान्दुर घाट, ता. केज, जि. बीड	१) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (होम सायन्स)
४४.	१२.	आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ तेजकीर्ती कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, भावसिंगपुरा, ता. जि. छत्रपती संभाजीनगर	१) ह्युमॅनिटीज-बॅचलर ऑफ आर्ट्स (बी. ए.) २) वाणिज्य व व्यवस्थापन-बॅचलर ऑफ कॉमर्स (बी. कॉम.) ३) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (बी. एस्सी.)
४५.	१३.	जय लक्ष्मी सांस्कृतिक व शिक्षण संस्था औरंगाबाद श्री बालाजी महिला महाविद्यालय मु. पो. गारज, ता. वैजापुर, जि. छत्रपति सभजि नगर	१) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (क्लिनिकल लेबॉरेटरी सायन्स) (बी.एस्सी.सी.एल.एस)
४६.	१४.	जय मुर्देश्वर शिक्षण संस्था मुर्देश्वर महिला महाविद्यालय गाव: घाटनांद्रा, ता: सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर	१) ह्युमॅनिटीज-बॅचलर ऑफ आर्ट्स (बी. ए.) २) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (बी. एस्सी.)
४७.	१५.	खंडेश्वरी सोसियल फॉऊंडेशन कै. विमलबाई खंडेलवाल महिला महाविद्यालय गट नं. ४५,८० कुंभेफळ, ता. जि. छ. संभाजीनगर	सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (होम सायन्स)
४८.	१६.	शिवा ट्रस्ट, औरंगाबाद शिवांजली विधी महाविद्यालय गट न. १७९/३३६ निपाणी, भालगाव बीड बाय पास रोड, छत्रपती संभाजीनगर - ४३१ ००७	इंटर डिसिप्लिनरी स्टडीज-बॅचलर ऑफ लॉ (एल.एल.बी.)
४९.	१७.	विश्वभारती जनसेवा फाऊंडेशन, औरंगाबाद मंगलदिप महिला महाविद्यालय, गट न. २२९, गायकवाड ग्लोबल स्कूल च्या मागे, निपाणी बिड रोड, संभाजीनगर	१) ह्युमॅनिटीज-बॅचलर ऑफ आर्ट्स (बी. ए.) २) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (बी. एस्सी.) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
५०.	१८.	युवा चेतना बहुउद्देशिय संस्था ज्ञानभारती महिला महाविद्यालय मु. मांगली (तुमसर) ता. तुमसर जि. भंडारा	१) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (क्लिनिकल लेबॉरेटरी सायन्स) (बी.एस्सी.सी.एल.एस) २) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (होम सायन्स)
५१.	१९.	एकात्मिक अपंग विकास बहुउद्देशीय शिक्षण शिक्षण संस्था सोमलवाडा एमआरटी कॉलेज फॉर वूमन्स दवनीवाडा, दवनीवाडा तह आणी, जि गोंदिया	१) वाणिज्य व व्यवस्थापन-बॅचलर ऑफ कॉमर्स (बी. कॉम.) २) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (बी. एस्सी.)
५२.	२०.	गणराज बहुउद्देशिय शिक्षण संस्था किकरीपार श्रीमती किसनाबाई फुंडे महाविद्यालय कातुर्ली, ता. कातुर्ली पोस्ट, सितेपार तहसील आमगाव, जिल्हा गोंदिया	१) ह्युमॅनिटीज-बॅचलर ऑफ आर्ट्स (बी. ए.) २) वाणिज्य व व्यवस्थापन-बॅचलर ऑफ कॉमर्स (बी. कॉम.) ३) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (बी. एस्सी.)

अ.क्र.	क्र.	संस्था/ प्रस्तावित महाविद्यालयाचे नांव	विद्याशाखा
१	२	३	४
			(महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
५३.	२१.	जनउत्थान बहुउद्देशीय संस्था, देवरी गंगाबाई बडोले कॉलेज, सावरी मु.पोस्ट सावरी, तालुका गोंदिया, जिल्हा गोंदिया	१) ह्युमॅनिटीज-बॅचलर ऑफ आर्ट्स (बी. ए.) २) वाणिज्य व व्यवस्थापन-बॅचलर ऑफ कॉमर्स (बी. कॉम.)
५४.	२२.	आमगांव नगरविकास बहुउद्देशीय शिक्षण संस्था, आमगांव महिला महाविद्यालय, कालीमाटी, सी / ओराजेश टायपिंग, आमगाव, जि. गोंदिया	वाणिज्य व व्यवस्थापन-बॅचलर ऑफ कॉमर्स (बी. कॉम.)
५५.	२३.	कै. भास्कर राव शिंगणे क्रीडा व शिक्षण प्रसारक संस्था, पांगरा, तालुका सिंदखेडराजा, जिल्हा बुलढाणा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला महाविद्यालय मलकापूर, पांगरा, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा	सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (बी. एस्सी.)
५६.	२४.	कै.भास्करराव शिंगणे क्रीडा युवक शिक्षण प्रसारक संस्था बिबी श्री तुळजाभवानी महिला महाविद्यालय, लोणार लोणार, जि.बुलढाणा- ४४३२०२	१) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायंस (क्लिनिकल लेबॉरेटरी सायन्स) (बी.एस्सी.सी.एल.एस) २) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (होम सायन्स) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
५७.	२५.	आनंद बहुउद्देशीय संस्था, अकोला सरस्वती सिनियर कॉलेज, मलकापूर सरस्वती सिनियर कॉलेज, मलकापूर ता. मलकापूर जि. बुलढाणा	१) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (बी. एस्सी.) २) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (होम सायन्स)
५८.	२६.	आनंद बहुउद्देशीय संस्था, अकोला महात्मा फुले सिनियर कॉलेज, घाटपुरी, खामगाव महात्मा फुले सिनियर कॉलेज, घाटपुरी, खामगाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा	१) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (बी. एस्सी.) २) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (होम सायन्स)
५९.	२७.	श्री गंगाभारती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, परतूर छत्रपती शाहू महिला महाविद्यालय जांभोरा ता.सिंदखेड राजा, जि.बुलढाणा	सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (होम सायन्स)
६०.	२८.	नवोदय शिक्षण प्रसारक मंडळ भारतमाता महिला महाविद्यालय, मालगणी, ता. चिखली जि. बुलढाणा	१) ह्युमॅनिटीज-बॅचलर ऑफ आर्ट्स (बी. ए.) २) वाणिज्य व व्यवस्थापन-बॅचलर ऑफ कॉमर्स (बी. कॉम.) ३) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (बी. एस्सी.)
६१.	२९.	अंबिका बहुउद्देशीय संस्था र. नं. एफ-९६४६, बुलढाणा स्वर्गीय सुशिलाबाई जैस्वाल महिला महाविद्यालय, मु. पो. रामगाव ता. मोताळा जि. बुलढाणा	१) वाणिज्य व व्यवस्थापन-बॅचलर ऑफ कॉमर्स (बी. कॉम.) २) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (क्लिनिकल लेबॉरेटरी सायन्स) (बी.एस्सी.सी.एल.एस) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर

अ.क्र.	क्र.	संस्था/ प्रस्तावित महाविद्यालयाचे नांव	विद्याशाखा
१	२	३	४
			ऑफ सायन्स (होम सायन्स)
६२.	३०.	सागमाळ एज्युकेशन अँड मल्टीपर्पज सोसायटी, दुधा महात्मा गांधी महाविद्यालय (महिला) दुधा सैलानी रोड ,दुधा ता जि बुलडाणा	१) वाणिज्य व व्यवस्थापन-बॅचलर ऑफ कॉमर्स (बी. कॉम.) २) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (होम सायन्स)
६३.	३१.	जय गुरुदेव बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, मोतीगव्हाण अद्विका कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय, बिबी, तालुका लोणार, जिल्हा बुलडाणा -४४३२०२	१) वाणिज्य व व्यवस्थापन-बॅचलर ऑफ कॉमर्स (बी. कॉम.) २) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (बी. एस्सी.)
६४.	३२.	स्व धर्मवीर दिलीपराव रहाटे क्रीडा व शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था राजमाता जिजाऊ महिला महाविद्यालय, मेहकर ता. मेहकर जि. बुलडाणा	वाणिज्य व व्यवस्थापन-बॅचलर ऑफ कॉमर्स (बी. कॉम.) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
६५.	३३.	स्व धर्मवीर दिलीपराव रहाटे क्रीडा व शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था राजमाता जिजाऊ महिला महाविद्यालय रामनगर, मेहकर ता. मेहकर जि. बुलडाणा	सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (बी. एस्सी.) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
६६.	३४.	स्व. धर्मवीर दिलीपराव रहाटे क्रीडा व शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था राजमाता जिजाऊ महिला महाविद्यालय डोणगाव, ता. मेहकर, जिल्हा. बुलडाणा	१) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (क्लिनिकल लेबॉरेटरी सायन्स) (बी.एस्सी.सी.एल.एस) २) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (बी. एस्सी.) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
६७.	३५.	अंबिका सेवाभावी संस्था रामोजी महिला महाविद्यालय जुना कौठा, नांदेड ४३१६०३	१) ह्युमॅनिटीज-बॅचलर ऑफ आर्ट्स (बी. ए.) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
६८.	३६.	आकार बहुउद्देशिय ग्रामिण विकास सस्था, नागपूर एम.के. बी. महिला महाविद्यालय गडचिरोली,मुडझा बु. विभाग क्र. ०३ ता. गडचिरोली जि. गडचिरोली	१) ह्युमॅनिटीज-बॅचलर ऑफ आर्ट्स (बी. ए.) २) वाणिज्य व व्यवस्थापन-बॅचलर ऑफ कॉमर्स (बी. कॉम.) ३) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (बी. एस्सी.) ४) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायन्स (होम सायन्स)
६९.	३७.	द्रव फाऊंडेशन निर्मान भारती महिला महाविद्यालय प्लॉट न. ०९, १०, ११, सिम्बोसिस सिटी ०९, मोजा तरोडी, प. ह. न. ३३, ता. कामठी, जिल्हा नागपुर	१) वाणिज्य व व्यवस्थापन-बॅचलर ऑफ कॉमर्स (बी. कॉम.)
७०.	३८.	आदिवासी बहुउद्देशीय विकास व शिक्षण संस्था स्व. यशोदाबाई मडावी महिला महाविद्यालय रोहणा,	१) ह्युमॅनिटीज-बॅचलर ऑफ आर्ट्स (बी. ए.)

अ.क्र.	क्र.	संस्था/ प्रस्तावित महाविद्यालयाचे नांव	विद्याशाखा
१	२	३	४
		तहसील आर्वी, वर्धा	२) वाणिज्य व व्यवस्थापन.बॅचलर ऑफ कॉमर्स (बी. कॉम.) ३) सायन्स अँड टेक्नॉलॉजी.बॅचलर ऑफ सायंस (बी. एस्सी.)
७१.	३९.	छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठान, वसमत राष्ट्रमाता जिजाऊ महिला महाविद्यालय, हिंगोली इंचा पळशी रोड हिंगोली ता. जि. हिंगोली.४३१५१३	१) सायन्स अँड टेक्नॉलॉजी बॅचलर ऑफ सायंस (बी. एस्सी.)
७२.	४०.	ज्ञानसखा बहुउद्देशीय संस्था संत ज्ञानेश्वर महिला महाविद्यालय मु.पो. राहोरी (खुर्द) ता. हिंगोली जि. हिंगोली	१) सायन्स अँड टेक्नॉलॉजी बॅचलर ऑफ सायंस (क्लिनिकल लेबॉरेटरी सायंस) (बी.एस्सी.सी.एल.एस) २) सायन्स अँड टेक्नॉलॉजी बॅचलर ऑफ सायंस (बी. एस्सी.)
७३.	४१.	इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल आग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट बुटेगाव ता बदनापूर जि जालना संबोधी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मु शिंदेफळ पो आजेगाव ता सेनगाव जि हिंगोली	१) सायन्स अँड टेक्नॉलॉजी बॅचलर ऑफ सायंस (बी. एस्सी.)
७४.	४२.	राईझिंग एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी मातृभूमी महिला महाविद्यालय सिरसम सिरसम ता. हिंगोली	१) सायन्स अँड टेक्नॉलॉजी बॅचलर ऑफ सायंस (बी. एस्सी.) २) सायन्स अँड टेक्नॉलॉजी बॅचलर ऑफ सायंस (होम सायन्स)
७५.	४३.	दिगंबर सेवाभावी संस्था, नायगाव बा अंजनबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खाणापुर, ता. देगलूर, जि. नांदेड	१) ह्युमॅनिटीज.बॅचलर ऑफ आर्ट्स (बी. ए.) २) वाणिज्य व व्यवस्थापन बॅचलर ऑफ कॉमर्स (बी. कॉम) ३) सायन्स अँड टेक्नॉलॉजी बॅचलर ऑफ सायंस (बी. एस्सी) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
७६.	४४.	निसर्ग शिक्षण प्रसारक मंडळ रेणुकादेवी महाविद्यालय किनवट, ता. किनवट, जि. नांदेड.	१) सायन्स अँड टेक्नॉलॉजी बॅचलर ऑफ सायंस (क्लिनिकल लेबॉरेटरी सायंस) (बी.एस्सी.सी.एल.एस) २) सायन्स अँड टेक्नॉलॉजी बॅचलर ऑफ सायंस (होम सायन्स)
७७.	४५.	श्री. लोकसेवा सेवाभावी संस्था, धानोरा स्व.बळीरामजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कुंडलवाडी, ता. बिलोली, जि. नांदेड.	१) ह्युमॅनिटीज-बॅचलर ऑफ आर्ट्स (बी. ए.) २) वाणिज्य व व्यवस्थापन बॅचलर ऑफ कॉमर्स (बी. कॉम.) ३) सायन्स अँड टेक्नॉलॉजी बॅचलर ऑफ सायंस (बी. एस्सी.) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
७८.	४६.	निसर्ग विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय	१) सायन्स अँड टेक्नॉलॉजी.बॅचलर ऑफ सायंस (होम सायन्स)

अ.क्र.	क्र.	संस्था/ प्रस्तावित महाविद्यालयाचे नांव	विद्याशाखा
१	२	३	४
		तीर्थपुरी ता. घनसावंगी ता.जि.जालना	(महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
७९.	४७.	बनाबाई गगडानी विश्वस्थ निधी अडावद स्वा. सै. पं. ध. थेपडे महिला महाविद्यालय मु. पो. लमांजन रोड, म्हसावद, ता. जि. जळगांव	१) ह्युमॅनिटीज.बॅचलर ऑफ आर्ट्स (बी. ए.) २) वाणिज्य व व्यवस्थापन.बॅचलर ऑफ कॉमर्स (बी.कॉम.)
८०.	४८.	महर्षी पाणिनी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था सुमित्राबाई वरिष्ठ महिला महाविद्यालय, खेडगाव नं. ता. पाचोरा, जि. जळगाव	१) वाणिज्य व व्यवस्थापन बॅचलर ऑफ कॉमर्स (बी. कॉम.) २) सायन्स अँड टेक्नॉलॉजी बॅचलर ऑफ सायंस (बी. एस्सी.) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
८१.	४९.	महर्षी पाणिनी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय पिंपळकोटा, ता. एरंडोल, जि. जळगाव	१) ह्युमॅनिटीज बॅचलर ऑफ आर्ट्स (बी. ए.) २) सायन्स अँड टेक्नॉलॉजी बॅचलर ऑफ सायंस (बी. एस्सी.) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
८२.	५०.	बळीराजा शिक्षण प्रसारक मंडळ, जालना पद्मावती महिला महाविद्यालय जाफ्राबाद, ता. जाफ्राबाद, जि. जालना	१) सायन्स अँड टेक्नॉलॉजी बॅचलर ऑफ सायंस (बी. एस्सी.)
८३.	५१.	केवाई माता बहुदेशीय संस्था, भोकरदन एस. डी. देशमुख महाविद्यालय, राजुर	१) सायन्स अँड टेक्नॉलॉजी बॅचलर ऑफ सायंस (होम सायन्स) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
८४.	५२.	मागास समाज सेवा मंडळ, दहिफळ तांडा, ता. जि. जालना श्रीमती. मीराबाई महिला कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, नेर मोहाडी, ता. आणि जिल्हा. जालना	१) ह्युमॅनिटीज बॅचलर ऑफ आर्ट्स (बी. ए.) २) वाणिज्य व व्यवस्थापन बॅचलर ऑफ कॉमर्स (बी. कॉम.) ३) सायन्स अँड टेक्नॉलॉजी बॅचलर ऑफ सायंस (बी. एस्सी.)
८५.	५३.	राजकुंवर शिक्षण संस्था, जालना राजकुंवर महिला महाविद्यालय, बदनापूर-सोमठाणा-नागठाणा, ता. बदनापूर जि. जालना	१) सायन्स अँड टेक्नॉलॉजी बॅचलर ऑफ सायंस (होम सायन्स)
८६.	५४.	राजकुंवर शिक्षण संस्था, जालना राजकुंवर महिला महाविद्यालय जालना-रोहनवाडी, ता. जालना, जि. जालना	१) सायन्स अँड टेक्नॉलॉजी बॅचलर ऑफ सायंस (बी. एस्सी.)
८७.	५५.	सह्याद्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, सरस्वती वरिष्ठ महिला महाविद्यालय, राजपुतवाडी, जालना	१) सायन्स अँड टेक्नॉलॉजी.बॅचलर ऑफ सायंस (होम सायन्स)
८८.	५६.	श्रमसाफल्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ए. म. डी . महाविद्यालय	१) सायन्स अँड टेक्नॉलॉजी बॅचलर ऑफ सायंस (होम सायन्स)

अ.क्र.	क्र.	संस्था/ प्रस्तावित महाविद्यालयाचे नांव	विद्याशाखा
१	२	३	४
		चितळी पुतली, ता. जि. जालना	
८९.	५७.	श्री रामानंद क्रीडा व व्यायाम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ज्ञानदा महाविद्यालय, साष्ट पिंपळगाव, ता. अंबड, जि. जालना	१) सायन्स अँड टेक्नॉलॉजी बॅचलर ऑफ सायंस (बी. एस्सी.)
९०.	५८.	यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ, सेलू यशवंत महिला महाविद्यालय, मंठा, ता. मंठा जि. जालना	१) सायन्स अँड टेक्नॉलॉजी बॅचलर ऑफ सायंस (बी. एस्सी.) २) सायन्स अँड टेक्नॉलॉजी बॅचलर ऑफ सायंस (होम सायन्स) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
९१.	५९.	सागर विद्या प्रसारक शिक्षण संस्था महात्मा ज्योतिबा फुले महिला महाविद्यालय, लोंढे गल्ली सिन्नर, ता. सिन्नर, जि. नाशिक.	१) ह्युमॅनिटीज-बॅचलर ऑफ आर्ट्स (बी. ए.) २) वाणिज्य व व्यवस्थापन बॅचलर ऑफ कॉमर्स (बी. कॉम.)
९२.	६०.	आदिवासी ठाकुरबुवा शिक्षण संस्था, दैठणा विठ्ठला कला महिला महाविद्यालय, पाथरी, ता. पाथरी जि. परभणी	१) ह्युमॅनिटीज - बॅचलर ऑफ आर्ट्स (बी. ए.)
९३.	६१.	जिजामाता ग्रामीण विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, जिजामाता महिला महाविद्यालय, सिरसम, पो. माखणी, ता. गंगाखेड जि परभणी	१) वाणिज्य व व्यवस्थापन -बॅचलर ऑफ कॉमर्स (बी. कॉम.) २) सायन्स अँड टेक्नॉलॉजी. - बॅचलर ऑफ सायंस (बी. एस्सी.)
९४.	६२.	लोककल्याण शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद स्वामी विवेकानंद महिला महाविद्यालय यनोली तालुका जिंतूर जिल्हा परभणी	१) ह्युमॅनिटीज - बॅचलर ऑफ आर्ट्स (बी. ए.) २) सायन्स अँड टेक्नॉलॉजी - बॅचलर ऑफ सायंस (बी. एस्सी.)
९५.	६३.	शांतीनिकेतन सेवाभावी संस्था राजयोग महिला महाविद्यालय राणीसावरगाव मु.पो.राणीसावरगाव ता.गंगाखेड जी.परभणी पिन.कोड.४३१५३६	१) सायन्स अँड टेक्नॉलॉजी -बॅचलर ऑफ सायंस (बी. एस्सी.)
९६.	६४.	श्री सिध्देश्वर व्यायाम प्रसारक मंडळ सिंधूताई काळे महिला महाविद्यालय, एंरडेश्वर ता.पूर्णा जि. परभणी	१) सायन्स अँड टेक्नॉलॉजी - बॅचलर ऑफ सायंस (बी. एस्सी.) २) सायन्स अँड टेक्नॉलॉजी- बॅचलर ऑफ सायंस (होम सायन्स)
९७.	६५.	स्व कौशल्याबाई दुधगावकर सेवाभावी संस्था दुधगाव वसुंधरा महिला महाविद्यालय परभणी परभणी शहर पिंगळी रोड ता जिल्हा परभणी	१) ह्युमॅनिटीज - बॅचलर ऑफ आर्ट्स (बी. ए.) २) वाणिज्य व व्यवस्थापन - बॅचलर ऑफ कॉमर्स (बी. कॉम.) ३) सायन्स अँड टेक्नॉलॉजी - बॅचलर ऑफ सायंस (क्लिनिकल लेबॉरेटरी सायंस) (बी.एस्सी.सी.एल.एस) ४) सायन्स अँड टेक्नॉलॉजी - बॅचलर ऑफ सायंस (बी. एस्सी.) ५) सायन्स अँड टेक्नॉलॉजी - बॅचलर ऑफ सायंस (होम

अ.क्र.	क्र.	संस्था/ प्रस्तावित महाविद्यालयाचे नांव	विद्याशाखा
१	२	३	४
			सायन्स)
९८.	६६.	स्व कौशल्याबाई दुधगावकर सेवाभावी संस्था दुधगाव वसुंधरा महिला महाविद्यालय टाकळी कुंभकर्ण टाकळी कुंभकर्ण ता.जिल्हा परभणी	१) सायन्स अँड टेक्नॉलॉजी- बॅचलर ऑफ सायंस (क्लिनिकल लेबॉरेटरी सायंस) (बी.एस्सी.सी.एल.एस) २) सायन्स अँड टेक्नॉलॉजी-बॅचलर ऑफ सायंस (होम सायन्स)
९९.	६७.	जन विकास बहुदेशीय संस्था, उमरखेड अल मुबीन सीनिअर कोलेज उमरखेड, ढाणकी रोड, उमरखेड.	१) सायन्स अँड टेक्नॉलॉजी- बॅचलर ऑफ सायंस (बी. एस्सी.)
१००.	६८.	माँ.सरस्वती बहुदेशीय शिक्षण प्रसारक मंडळ श्री.शिवाजी महिला महाविद्यालय, मारेगाव मु.पो.मारेगाव, ता.मारेगाव, जि.यवतमाळ.	१) ह्युमॅनिटीज- बॅचलर ऑफ आर्ट्स (बी. ए.) २) सायन्स अँड टेक्नॉलॉजी- बॅचलर ऑफ सायंस (बी. एस्सी.)
१०१.	६९.	सरस्वती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था शिव महाविद्यालय, यवतमाळ, ता. यवतमाळ, जि. यवतमाळ.	१) सायन्स अँड टेक्नॉलॉजी- बॅचलर ऑफ सायंस (होम सायन्स)
१०२.	७०.	युनिव्हर्स बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था, मारेगाव तक्षशिला गर्ल्स कॉलेज, मारेगाव मु. पो. मारेगाव, ता. मारेगाव, जिल्हा. यवतमाळ	१) सायन्स अँड टेक्नॉलॉजी- बॅचलर ऑफ सायंस (क्लिनिकल लेबॉरेटरी सायंस) (बी.एस्सी.सी.एल.एस) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
१०३.	७१.	युनिव्हर्स बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था, मारेगाव कनिष्क गर्ल्स सिनिअर कॉलेज, पांढरकवडा मु. पो. पांढरकवडा, ता. केळापूर, जिल्हा, यवतमाळ	१) ह्युमॅनिटीज- बॅचलर ऑफ आर्ट्स (बी. ए.) २) वाणिज्य व व्यवस्थापन- बॅचलर ऑफ कॉमर्स (बी. कॉम.) ३) सायन्स अँड टेक्नॉलॉजी- बॅचलर ऑफ सायंस (बी. एस्सी.) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
१०४.	७२.	युवा चेतना बहुउद्देशीय संस्था, कळंब विद्याभारती महिला महाविद्यालय, वडकी मु. पो. वडकी, ता. राळेगांव, जिल्हा. यवतमाळ	१) ह्युमॅनिटीज- बॅचलर ऑफ आर्ट्स (बी. ए.) २) वाणिज्य व व्यवस्थापन- बॅचलर ऑफ कॉमर्स (बी. कॉम.) ३) सायन्स अँड टेक्नॉलॉजी- बॅचलर ऑफ सायंस (बी. एस्सी.)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे			
१०५.	१.	साकेश्वर ग्रामीण विकास सेवा, घर न -४८, करंदीकर हॉस्पिटल मागे वाघमळा, तालुका. अहमदनगर, जिल्हा. अहमदनगर. आडसूळ आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज पत्ता: चास ता: अहमदनगर जि:अहमदनगर, पिन : ४१४ ००५.	मानवविज्ञान - बी. ए. वाणिज्य व व्यवस्थापन. बी.कॉम. विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एस्सी. विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स
१०६.	२.	जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळी कुळधरण तालुका- कर्जत, जिल्हा - अहमदनगर	विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स

अ.क्र.	क्र.	संस्था/ प्रस्तावित महाविद्यालयाचे नांव	विद्याशाखा
१	२	३	४
		श्री. बापूसाहेब गुंडपाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कुळधरण तालुका - कर्जत, जिल्हा - अहमदनगर - ४१४ ४०२.	विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एससी. मानवविज्ञान - बी. ए.
१०७.	३.	श्री. दत्तकृपा शैक्षणिक व कृषी ग्रामविकास प्रतिष्ठाण, घारगाव, ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर श्री सिद्धिविनायक महाविद्यालय, पत्ता: बेरडी ता: कर्जत, जि:अहमदनगर, पिन : ४१४४०३.	सर्वसाधारण मानवविज्ञान - बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स (बी .लिब अँड आय. एससी) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
१०८.	४.	अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज लालटाकी रोड अहमदनगर ता: राहुरी जि:अहमदनगर यशवंतराव चव्हाण कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय वांबोरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर . ४१३७०४.	वाणिज्य व व्यवस्थापन. बी.कॉम. विज्ञान व तंत्रज्ञान. बी.एससी. मानवविज्ञान. बी. ए. (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
१०९.	५.	मा. ना. श्री.बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर परिक्रमा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पत्ता: काष्टी ता: श्रीगोंदा, जि:अहमदनगर, पिन : ४१४७०१	वाणिज्य व व्यवस्थापन -बी.कॉम. विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एससी. मानवविज्ञान - बी. ए.
११०.	६.	श्री बाळेश्वर शैक्षणिक व कृषी विकास फौन्डेशन, मु. पोस्ट. माळवाडी (बोट), ता. संगमनेर, जि. अहमदनगर. श्री. स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड टेकनॉलॉजी मळवडी(बोटा), ता: संगमनेर, जि:अहमदनगर, पिन : ४२२६०२	सर्वसाधारण विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एससी. कॉम्प्युटर सायन्स विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एससी.(आय. टी.)
१११.	७.	पुण्यश्लोक देवी अहिल्या ग्रामविकास संस्था, चांदवड, शिवाजी चौक, चांदवड, ता. चांदवड, जि. नाशिक - ४२३ १०१. व्ही.एन.के. वरिष्ठ महाविद्यालय चांदवड ता. चांदवड जि. नाशिक . ४२३१०१	सर्वसाधारण विज्ञान व तंत्रज्ञान- बी.एससी. कॉम्प्युटर सायन्स
११२.	८.	श्री. कवरबाई मंगळचंद जैन एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी, वाघदडी, ता. चांदवड, जि. नाशिक - ४२३ १०४. उज्वल प्रकाश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वाघदडी, ता: चांदवड जि: नाशिक ४२३ १०४.	विज्ञान व तंत्रज्ञान- बी.एससी. मानवविज्ञान- बी. ए.
११३.	९.	मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट, भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव, नाशिक - ४२२ ००३. भुजबळ अकॅडेमी ऑफ सायन्स अँड कॉमर्स, आडगाव, नाशिक - ४२२ ००३.	वाणिज्य व व्यवस्थापन- बी.कॉम. विज्ञान व तंत्रज्ञान- बी.एससी. कॉम्प्युटर सायन्स विज्ञान व तंत्रज्ञान- बी.एससी.
११४.	१०.	मातोश्री शिक्षण संस्था, दराडे कॉम्प्लेक्स येवला, नाशिक - ४२३ ४०१. मातोश्री कॉलेज ऑफ सायन्स, एकलहरे, नाशिक - ४२२ १०५.	सर्वसाधारण विज्ञान व तंत्रज्ञान- बी.एससी. कॉम्प्युटर सायन्स
११५.	११.	संतोष शिक्षण संस्था, मु. पो. म्हसरुळ, नाशिक- ४२२ ००४. संतोष कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर सायन्स,	मानवविज्ञान- बी.ए. वाणिज्य व व्यवस्थापन- बी.कॉम.

अ.क्र.	क्र.	संस्था/ प्रस्तावित महाविद्यालयाचे नांव	विद्याशाखा
१	२	३	४
		म्हसरोळ, ता: नाशिक, जि:नाशिक - ४२२ ००४.	विज्ञान व तंत्रज्ञान- बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स विज्ञान व तंत्रज्ञान- बी.एस्सी.
११६.	१२.	नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक द्वारा जु. सं रंगटा हायस्कूल, अशोक स्तंभ, नाशिक -४२२ ००१. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे संगणक विज्ञान व व्यवस्थापन महाविद्यालय, नाशिक -४२२ ००१.	विज्ञान व तंत्रज्ञान- बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स
११७.	१३.	आदिवासी सेवा समिती नाशिक, मध्यवर्ती कार्यालय, ६वा मजला, कर्मवीर भाऊसाहेब हिरे दंत महाविद्यालय व रुग्णालय, पंचवटी, नाशिक - ४२२ ००३. आदिवासी सेवा समिती नाशिक संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय, वडाळा, नाशिक -४२२ ००६.	वाणिज्य व व्यवस्थापन- बी.कॉम. मानवविज्ञान- बी. ए. (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
११८.	१४.	म्हाळसाकांत शैक्षणिक व सामाजिक संस्था, चंदनपुरी, ता. मालेगाव, जि. नाशिक - ४२३ २१२. आप्पासाहेब बुवाजी रामभाऊ पाटील वरिष्ठ महाविद्यालय, पत्ता: चंदनपुरी, ता: मालेगाव जि: नाशिक - ४२३ २१२.	वाणिज्य व व्यवस्थापन- बी.कॉम. विज्ञान व तंत्रज्ञान- बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स विज्ञान व तंत्रज्ञान- बी.एस्सी. मानवविज्ञान- बी. ए. (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
११९.	१५.	मातोश्री एज्युकेशन सोसायटी ,येवला, एस . एन . डी . कॅम्पस , बाभुळगांव, ता . येवला, जि. नाशिक . ४२३४०१ मातोश्री कला, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय . धानोरे ता: येवला जि:नाशिक . ४२३४०१	वाणिज्य व व्यवस्थापन. बी.कॉम. विज्ञान व तंत्रज्ञान. बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स विज्ञान व तंत्रज्ञान. बी.एस्सी. मानवविज्ञान. बी. ए. (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
१२०.	१६.	अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळ, येवला, वैजापूर हायवे बोकटे रोड जवळ, अंदरसूल, तालुका- येवला, जिल्हा - नाशिक - ४२३ ४०२. मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अंदरसूल जि:नाशिक - ४२३ ४०२.	वाणिज्य व व्यवस्थापन- बी.कॉम. विज्ञान व तंत्रज्ञान- बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स
१२१.	१७.	एस. एस. पी. शिक्षण संस्था, दापोडी पुणे, सर्वे नंबर १५/१, गणेश नगर, दापोली, पुणे - ४११ ०१२. सिद्धी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज चिखली, ता: पिंपरी- चिंचवड (महानगर पालिका हद्द), जि:पुणे - ४११ ०६२.	वाणिज्य व व्यवस्थापन- बी.कॉम. विज्ञान व तंत्रज्ञान- बी.एस्सी. मानवविज्ञान- बी. ए.
१२२.	१८.	डाटा सिस्टम रिसर्च फौंडेशन, सर्वे नंबर १५, प्लॉट नंबर पी १, खराडी नॉलेज पार्क, खराडी ता: हवेली, जि:पुणे - ४११ ०१४. डॉ. आर.के.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खराडी ता: पुणे (महानगर पालिका हद्द), जि. पुणे - ४११ ०१४.	वाणिज्य व व्यवस्थापन- बी.कॉम. विज्ञान व तंत्रज्ञान- बी.एस्सी.(आय. टी.) विज्ञान व तंत्रज्ञान- बी.एस्सी.(डाटा सायन्स) मानवविज्ञान- बी. ए.

अ.क्र.	क्र.	संस्था/ प्रस्तावित महाविद्यालयाचे नांव	विद्याशाखा
१	२	३	४
१२३.	१९.	संकल्प प्रतिष्ठान, धायरी, स.न. १४६/६, गारमाळ टोळे चाळ जवळ, धायरी, पुणे - ४११ ०४१. संकल्प कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, पत्ता: वारजे, ता: पुणे (महानगर पालिका हद्द), जि:पुणे - ४११ ०५८.	वाणिज्य व व्यवस्थापन-बी.कॉम. विज्ञान व तंत्रज्ञान- बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स विज्ञान व तंत्रज्ञान- बी.एस्सी. मानवविज्ञान- बी. ए.
१२४.	२०.	जे. के. फौंडेशन, ६, सोलापूर, बाजार कॅम्प, ता: पुणे शहर, जि:पुणे - ४११ ००१. जे. के. कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, गोळीबार मैदान कॅम्प, ता: पुणे (महानगर पालिका हद्द), जि:पुणे - ४११ ००१.	विज्ञान व तंत्रज्ञान- बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स
१२५.	२१.	नवसह्याद्री एज्युकेशन सोसायटी, गट नं ६९, ७०, ७१, नायगांव, ता. भोर, जि. पुणे - ४१२ २०५. नवसह्याद्री सिनीयर कॉलेज पुणे, नायगाव, ता: भोर, जि:पुणे - ४१२ २०५.	वाणिज्य व व्यवस्थापन-बी.कॉम. विज्ञान व तंत्रज्ञान- बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स विज्ञान व तंत्रज्ञान- बी.एस्सी. मानवविज्ञान- बी. ए.
१२६.	२२.	अकेमी एज्युकेशन सोसायटी, ३०, ३१, ३०/४/ए, ३०/४/बी, अकेमी रोड ऑफ मुंबई पुणे महामार्ग व्हिलेज, मारुंजी ता: मुळशी, जि:पुणे - ४११ ०५७. अकेमी कॉलेज ऑफ सायबर अँड डिजिटल सायन्स, पत्ता: मारुंजी, ता: मुळशी, जि:पुणे - ४११ ०५७.	विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एस्सी.सायबर आणि डिजिटल सायन्स (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
१२७.	२३.	विकास प्रतिष्ठाण, स.न. ४९/२, पटारे कॉम्प्लेक्स, चंदननगर, पुणे युनिव्हर्सल लॉ कॉलेज, करंदी, ता. शिरूर, जि. पुणे	मानवविज्ञान. बॅचलर ऑफ लॉज (एल एल.बी.) तीन वर्ष (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
१२८.	२४.	एशियन अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च डिसिजन टॉवर,शॉप नं.१०, स.न.६९२/६९३,पुणे-सातारा रोड, सिटी प्राइड सिनेमा जवळ, बिबवे वाडी, पुणे, ता: हवेली, जि:पुणे - ४११ ०४१. एईआरचे एशियन कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स अँड आर्ट्स, वेल्हा, ता: वेल्हा, जि:पुणे - ४१२ २१२.	वाणिज्य व व्यवस्थापन- बी.कॉम. विज्ञान व तंत्रज्ञान-बी.एस्सी. मानवविज्ञान.- बी. ए. (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
१२९.	२५.	दि डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया पुणे, अहिल्याश्रम, ८९६ नाना पेठ, ता: हवेली, जि:पुणे - ४११ ०६०. सावित्रीबाई फुले कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पिसोळी, ता: हवेली(महानगर पालिका हद्द वगळून,) जि:पुणे - ४११ ०६०.	वाणिज्य व व्यवस्थापन- बी.कॉम. विज्ञान व तंत्रज्ञान- बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स मानवविज्ञान- बी. ए.
१३०.	२६.	जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ, स . न . ८०, पुणे - मुंबई बायपास महामार्ग, ताथवडे, पुणे - ४११ ०३३. राजर्षी शाहू वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ऊरुळी देवाची ता: हवेली(महानगर पालिका हद्द वगळून) जि:पुणे . ४१२३०८	विज्ञान व तंत्रज्ञान- बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स
१३१.	२७.	श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटी लोणीकंद पुणे, . ४१२२१६ श्रीमती. सुभद्राबाई रामचंद्र भूमकर वरिष्ठ महाविद्यालय पत्ता: लोणिकंद ता: हवेली(महानगर पालिका हद्द वगळून) जि:पुणे . ४१२२१६	वाणिज्य व व्यवस्थापन. बी.कॉम. विज्ञान व तंत्रज्ञान. बी.एस्सी. मानवविज्ञान. बी. ए. (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)

अ.क्र.	क्र.	संस्था/ प्रस्तावित महाविद्यालयाचे नांव	विद्याशाखा
१	२	३	४
१३२.	२८.	श्री. दत्तकृपा शैक्षणिक व कृषी ग्रामविकास प्रतिष्ठान, घारगाव, ता.श्रीगोंदा, जि. अहमदनगर - ४१३ ७२८. श्री. सिद्धिविनायक विधी महाविद्यालय, बेरडी ता: कर्जत, जि:अहमदनगर - ४१४ ४०३.	मानवविज्ञान- बी.ए.एलएल.बी (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
१३३.	२९.	मा. ना. श्री. बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर - ४१४ ७०१. परिक्रमा विधी महाविद्यालय, पत्ता: काष्टी, ता: श्रीगोंदा, जि:अहमदनगर - ४१४ ७०१.	मानवविज्ञान- बॅचलर ऑफ लॉज (एल एल.बी.) तीन वर्ष
१३४.	३०.	श्री दत्तकृपा शैक्षणिक व कृषी ग्रामविकास प्रतिष्ठाण पत्ता: घारगाव ता. श्रीगोंदा जि.अहमदनगर . ४१३७२८ शिवदत्त विधी महाविद्यालय पत्ता: पांढरेवाडी (कोळगाव) ता: श्रीगोंदा जि:अहमदनगर . ४१३७२८	मानवविज्ञान. बॅचलर ऑफ लॉज (एल एल.बी.) तीन वर्ष (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
१३५.	३१.	श्री. संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था पत्ता: मु.वसंतनगर, पो.जातेगाव, ता.नांदगाव, जि.नाशिक - ४२३ १०६. श्री. संत सेवालाल महाराज विधी महाविद्यालय, वसंतनगर, जातेगाव, नाशिक - ४२३ १०६.	मानवविज्ञान- बॅचलर ऑफ लॉज (एल एल.बी.) तीन वर्ष
१३६.	३२.	संतोष शिक्षण संस्था पत्ता: नगर, मनमाड रोड, मार्केट यार्डसमोर, ता. येवला, जि. नाशिक - ४२२ ००४. संतोष विधी महाविद्यालय, म्हसरुळ, ता: नाशिक, जि:नाशिक - ४२२ ००४.	मानवविज्ञान- बॅचलर ऑफ लॉज (एल एल.बी.) तीन वर्ष
१३७.	३३.	विद्या एज्युकेशन सोसायटी, ता: येवला, जि:नाशिक - ४२३ ४०१. एस. के. डी. विधी महाविद्यालय धानोरे, ता: येवला, जि:नाशिक - ४२३ ४०१.	मानवविज्ञान- बॅचलर ऑफ लॉज (एल एल.बी.) तीन वर्ष
१३८.	३४.	एस. एस. पी. शिक्षण संस्था दापोडी, सर्वे नं. १५/१ गणेश नगर, दापोडी, ता: हवेली, जि:पुणे - ४११ ०६२. जी. एस. पाटील लॉ कॉलेज, चिखली, ता: पिंपरी चिंचवड (महानगर पालिका हद्द), पुणे - ४११ ०६२.	मानवविज्ञान- बॅचलर ऑफ लॉज (एल एल.बी.) तीन वर्ष
१३९.	३५.	एस. एस. पी. शिक्षण संस्था दापोडी, सर्वे नं. १५/१ गणेश नगर, दापोडी, ता: हवेली, जि:पुणे - ४१ १ ०१२. एस. एस. पाटील लॉ कॉलेज, पिंपरी चिंचवड ता: पिंपरी चिंचवड (महानगर पालिका हद्द) जि:पुणे - ४११ ०१२.	मानवविज्ञान- बॅचलर ऑफ लॉज (एल एल.बी.) तीन वर्ष
१४०.	३६.	केजेएस एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, ४०८/१० दुसरा मजला, पुरंदर कॉम्प्लेक्स, मुकुंदनगर इंडस्ट्रीअल इस्टेट, ता: हवेली, जि:पुणे पिन -४११ ०४८. ट्रिनीटी कॉलेज ऑफ लॉ, पिसोळी, ता: पुणे (महानगर पालिका हद्द) जि:पुणे - ४११ ०४८.	मानवविज्ञान- बी.ए.एलएल.बी
१४१.	३७.	कै. उध्दवराव तुळशीराम जाधवर फौंडेशन, इंद्रप्रस्थ, क्रांतीनगर, वडगाव बु., पुणे, ता. हवेली, जि. पुणे .४११०४१ अॅड. शार्दुलराव सुधाकरराव जाधवर कॉलेज ऑफ लॉ, नऱ्हेगाव ता: पुणे (महानगर पालिका हद्द) जि:पुणे . ४११०४१	मानवविज्ञान- बी.ए.एलएल.बी (५ वर्षे) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)

अ.क्र.	क्र.	संस्था/ प्रस्तावित महाविद्यालयाचे नांव	विद्याशाखा
१	२	३	४
१४२.	३८.	आदित्य एज्युकेशनल फाउंडेशन, सुधाकर निवास, सर्वे नं. ४१, मानाजीनगर, नर्हे, पुणे ४११०४१ जाधवर कॉलेज ऑफ लॉ पत्ता: नन्हेगाव ता: पुणे (महानगर पालिका हद्द) जि:पुणे . ४११०४१	मानवविज्ञान- बॅचलर ऑफ लॉज (एल एल.बी.) तीन वर्ष
१४३.	३९.	पुणे विद्यार्थी गृहाचे, १७८६ सदाशिव पेठ ता: पुणे जि:पुणे - ४११०३० पीव्हीजी लॉ कॉलेज पत्ता: सहकार नगर, ता: पुणे (महानगर पालिका हद्द) जि:पुणे - ४११००९	मानवविज्ञान- बॅचलर ऑफ लॉज (एल एल.बी.) तीन वर्ष
१४४.	४०.	महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, १२१४/१५ एम.ई.एस भवन सदाशिव पेठ पुणे ता: पुणे (महानगर पालिका हद्द) जि:पुणे - ४११०३० एम. ई. एस विधी महाविद्यालय, टिळक रोड ता: पुणे (महानगर पालिका हद्द) जि:पुणे . ४११०३०	मानवविज्ञान- बॅचलर ऑफ लॉज (एल एल.बी.) तीन वर्ष
१४५.	४१.	संकल्प प्रतिष्ठान, धायरी, स. न. १४६/६, गारमाळ टोळे चाळ जवळ, धायरी पुणे ४११०४१ संकल्प कॉलेज ऑफ लॉ, पत्ता: वारजे, ता: पुणे (महानगर पालिका हद्द) जि:पुणे - ४११०५८	मानवविज्ञान- बॅचलर ऑफ लॉज (एल एल.बी.) तीन वर्ष
१४६.	४२.	पीपल्स एज्युकेशन सोसायटी, आनंद भवन फोर्ट मुंबई- २३, ता: मुंबई - ४०००२३ यशवंत विधी महाविद्यालय पत्ता: येरवडा, ता: पुणे (महानगर पालिका हद्द) जि:पुणे - ४११००६	मानवविज्ञान- बॅचलर ऑफ लॉज (एल एल.बी.) तीन वर्ष
१४७.	४३.	नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, तळेगाव, दाभाडे, कै. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालय, तळेगाव दाभाडे/मावळ, ता. मावळ, जि. पुणे.-४१०५०७	मानवविज्ञान- बॅचलर ऑफ लॉज (एल एल.बी.) तीन वर्ष (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
१४८.	४४.	वसंतदादा पाटील प्रतिष्ठान, कोढवा बुद्रुक पुणे ४८ ता: हवेली जि:पुणे . ४११०४८ वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे लॉ कॉलेज, भिवरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे .४१२३०१	मानवविज्ञान. बॅचलर ऑफ लॉज (एल एल.बी.) तीन वर्ष (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
१४९.	४५.	एशियन अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च, डिसिजन टॉवर, शॉप नं.१०, स.न.६९२/६९३,पुणे.सातारा रोड,सिटी प्राइड सिनेमा जवळ बिबवे वाडी, ता: हवेली जि:पुणे - ४११०४१ एईआर एशियन लॉ कॉलेज, धायरी ता: हवेली(महानगर पालिका हद्द वगळून), जि:पुणे -४११०४१	मानवविज्ञान- बॅचलर ऑफ लॉज (एल एल.बी.) तीन वर्ष (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
१५०.	४६.	श्री स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ पुणे ५४, एच पी- ८५५ लोहियानगर महात्मा फुले पेठ पुणे- ४२, ता: पुणे ,जि:पुणे - ४१२२१० श्री स्वामी विवेकानंद विधी महाविद्यालय, ता: शिरूर, जि:पुणे - ४१२२१०	मानवविज्ञान- बॅचलर ऑफ लॉज (एल एल.बी.) तीन वर्ष (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
१५१.	४७.	आदित्य चारीटेबल ट्रस्ट, ७, रामकुंज, आय.सी.एस. कॉलनी, गणेशखिंड रोड, ता: हवेली ,जि:पुणे - ४११००७ कै. भागुबाई पिंगळे विधी महाविद्यालय, पावळ ता: शिरूर, जि:पुणे - ४१२४०३	मानवविज्ञान- बॅचलर ऑफ लॉज (एल एल.बी.) तीन वर्ष

अ.क्र.	क्र.	संस्था/ प्रस्तावित महाविद्यालयाचे नांव	विद्याशाखा
१	२	३	४
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर			
१५२.	१.	तांबाळेश्वर शिक्षण संस्था गारगोटी व्दारा मु. पो. नरेवाडी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर हलकर्णी महाविद्यालय, हलकर्णी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर	कला विद्याशाखा.बी.ए. भाग.१
१५३.	२.	ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ, माळवाडी, पो. कोतोली, पन्हाळा, जि. कोल्हापूर श्रीपतराव चौगुले विधी महाविद्यालय, माळवाडी, माळवाडी,कोतोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर	०३ वर्षीय विधी अभ्यासक्रम (६०)
१५४.	३.	शाहु शिक्षण संस्था, पंढरपूर, सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय, कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	०३ वर्षीय विधी अभ्यासक्रम (६०) ०५ वर्षीय विधी अभ्यासक्रम (६०) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
१५५.	४.	आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ, कळंबे तर्फे कळे, ता. करवीर, जि. कोल्हापूर आनंदी महाविद्यालय, कळंबे तर्फे कळे, ता. करवीर, जि. कोल्हापूर	वाणिज्य विद्याशाखा- बी.कॉम. भाग.१ (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
१५६.	५.	शाहु शिक्षण संस्था, पंढरपूर, म्हाडा, प्लॉट नं २२, वसुंधरा महाविद्यालय, सोलापूर धर्मवीर संभाजी महाराज विधी महाविद्यालय, जत, ता.जत, जि. सांगली.	०३ वर्षीय विधी अभ्यासक्रम (६०) ०५ वर्षीय विधी अभ्यासक्रम (६०) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
१५७.	६.	महात्मा फुले शिक्षण संस्था, उरण.इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली प्रा. डॉ. एन. डी. पाटील विधी महाविद्यालय, उरण.इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली.	०३ वर्षीय विधी अभ्यासक्रम (६०) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
१५८.	७.	चैतन्य एज्युकेशन सोसायटी, तासगांव, ता. तासगांव, जि. सांगली डॉ. ज्ञानेश्वर मुळे लॉ कॉलेज, सांगली, ता. मिरज, जि. सांगली	०५ वर्षीय विधी अभ्यासक्रम (६०) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
१५९.	८.	सहयाद्री चॅरिटेबल ट्रस्ट, सांगली हमालभवन जवळ, मार्केट यार्ड, ता. मिरज, जि. सांगली डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम लॉ कॉलेज, वासुंबे, ता. तासगांव, जि. सांगली	०३ वर्षीय विधी अभ्यासक्रम (६०) ०५ वर्षीय विधी अभ्यासक्रम (६०)
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती			
१६०.	१.	गोपाल शिक्षण संस्था, टेंबुसोंडा, ता. चिखलदरा, जि. अमरावती मधुबन महाविद्यालय (कला, वाणिज्य व विज्ञान) टेंबुसोंडा, ता. चिखलदरा, जि. अमरावती	बी.ए. (मानव विज्ञान विद्याशाखा) बी.कॉम. (वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा) बी.एस्सी. (विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा)
१६१.	२.	मुक्ताई बहुउद्देशीय संस्था, बेलोरा रोड, चांदुर बाजार, ता. चांदुर बाजार, जगदंब सिनिअर कॉलेज, बेलोरा रोड, चांदुर बाजार, जि. अमरावती	बी.एस्सी. (विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा)

अ.क्र.	क्र.	संस्था/ प्रस्तावित महाविद्यालयाचे नांव	विद्याशाखा
१	२	३	४
१६२.	३.	रेणुका माता महिला शिक्षण प्रसारक व ग्रामीण विकास मंडळ, तुलंगा (खु.), ता. पातुर, जि. अकोला स्व. तुषार देशमुख महाविद्यालय, तुलंगा (खु.), ता. पातुर, जि. अकोला	बी.एस्सी. (विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा) बी.कॉम. (वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा) बी.ए. (मानव विज्ञान विद्याशाखा) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
१६३.	४.	आझाद कलम अल्पसंख्याक बहुउद्देशीय संस्था, सस्ती, ता. पातुर, जि. अकोला श्री. टी. एन. ताले कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सस्ती, ता. पातुर, जि. अकोला	बी.ए. (मानव विज्ञान विद्याशाखा) बी.कॉम. (वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा) बी.एस्सी. (विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा)
१६४.	५.	क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ, आसलगांव, ता. जळगाव (जामोद), जि. बुलढाणा लिलाबाई तुळशिरामजी ढोकणे वरिष्ठ महाविद्यालय, आसलगांव, ता. जळगाव (जामोद), जि. बुलढाणा	बी.ए. (मानव विज्ञान विद्याशाखा) बी.कॉम. (वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा) बी.एस्सी. (विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
१६५.	६.	श्री. संत ईस्तारी महाराज रामना मिंदेवार ग्रामीण बहुउद्देशीय संस्था, किन्ही (नंदपुर), ता. केळापुर, जि. यवतमाळ कासामाता महिला महाविद्यालय, कोठोडा, ता. केळापुर, जि. यवतमाळ	बी.ए. (मानव विज्ञान विद्याशाखा) बी.कॉम. (वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा) बी.एस्सी. (विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
१६६.	७.	फुले आंबेडकर प्रबोधन प्रतिष्ठान, मारेगांव, ता. मारेगांव, जि. यवतमाळ संकेत वरिष्ठ महाविद्यालय, मारेगांव, ता. मारेगांव, जि. यवतमाळ	बी.ए. (मानव विज्ञान विद्याशाखा) बी.कॉम. (वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा) बी.एस्सी. (विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा)
१६७.	८.	हजरत दादा हयात कलंदर एज्युकेशन सोसायटी, मंगरूळपीर, ता. मंगरूळपीर, जि. वाशिम कलंदरीया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मुर्तिजापूर, ता. मंगरूळपीर, जि. वाशिम	बी.ए. (मानव विज्ञान विद्याशाखा) बी.कॉम. (वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा) बी.एस्सी. (विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा)
१६८.	९.	जय जगदंबा ग्रामविकास शिक्षण प्रसारक संस्था, रिठद, ता. रिसोड, जि. वाशिम	बी.कॉम. (वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा)

अ.क्र.	क्र.	संस्था/ प्रस्तावित महाविद्यालयाचे नांव	विद्याशाखा
१	२	३	४
		शिवांश वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, रिठद, ता. रिसोड, जि. वाशिम	बी.एस्सी. (विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा)
१६९.	१०.	भारतीय ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक संस्था, तोरनाळा, जोडगव्हाण, ता. जि. वाशिम ज्ञानराज माऊली कला व विज्ञान महाविद्यालय, तोरनाळा, जोडगव्हाण, ता. जि. वाशिम	बी.एस्सी. (विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा) बी.ए.(सिव्हील सर्विसेस) (मानव विज्ञान विद्याशाखा) बी.एस्सी. (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) (विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा) बी.एस्सी. (फॉरन्सिक सायन्स) (विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा) बी.एस्सी. (फार्मा असिस्टन्स) (विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा) बी.एस्सी. (फुड प्रोसेसिंग) (विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा)
१७०.	११.	श्री. शिवाजी शिक्षण संस्था, वाशिम, ता. जि. वाशिम श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालय, वाशिम, ता. जि. वाशिम	बी.एस्सी. (विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
१७१.	१२.	श्री. संत गजानन महाराज शिक्षण संस्था, वाई, ता. जि. वाशिम मातोश्री शेवंताबाई मस्के कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वाई, ता. जि. वाशिम	बी.ए. (मानव विज्ञान विद्याशाखा) बी.कॉम. (वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा) बी.एस्सी. (विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ			
१७२.	१.	ग्राम विकास बहुउद्देशीय शिक्षण संस्था, नागपूर Plot No. ११७, नर्मदा सोसायटी, अनंत नगर, कटोल, काटोल रोड, एस.ओ. नागपूर पिनकोड-४४००१३ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, कोंढाळी, तालुका. काटोल, जिल्हा. नागपूर, पिनकोड-४४११०३	१)मानवीय शास्त्र. बी.ए.([मराठी]) ([इंग्रजी] ([समाजशास्त्र]) ([राज्यशास्त्र] ([अर्थशास्त्र]) ([गृहअर्थशास्त्र] ([इतिहास]) (माध्यम- ([इंग्रजी])([मराठी]) प्रत्येकी १२० विद्यार्थी २)वाणिज्य व व्यवस्थापन.बी.कॉम..As per Syllabus.(माध्यम[इंग्रजी])

अ.क्र.	क्र.	संस्था/ प्रस्तावित महाविद्यालयाचे नांव	विद्याशाखा
१	२	३	४
			[मराठी]] प्रत्येकी १२० विद्यार्थी ३)विज्ञान व तंत्रज्ञान- बी.एस्सी.([रसायन शास्त्र] ([भौतिक शास्त्र] ([सूक्ष्मजिव शास्त्र] ([प्राणीशास्त्र] ([वनस्पती शास्त्र] ([गणित] ([संगणक विज्ञान] ([माहिती तंत्रज्ञान] ([इंग्रजी] ([मराठी] ([डाटा सायन्स] (माध्यम[इंग्रजी]) १२०विद्यार्थी
१७३.	२.	टिळक बहुउद्देशीय संस्था, प्लाट न. ४६, कामगार नगर, नागपुर पिनकोड.४४०००९ एस. एस. महाविद्यालय, प ह. न. ३२, सर्वे न. ५०, ५१/१, मोजा. बोथली, ता. उमरेड , जि. नागपुर,पिनकोड-४४१२१४	१. विज्ञान व तंत्रज्ञान- बी.एस्सी.([रसायन शास्त्र] [सूक्ष्मजिवशास्त्र] [प्राणीशास्त्र] [वनस्पती शास्त्र] [गणित] [संगणक विज्ञान] [इलेक्ट्रॉनिक्स] [पर्यावरण विज्ञान] [माहिती तंत्रज्ञान][इंग्रजी] [मराठी] माध्यम[इंग्रजी] १२०विद्यार्थी . २. वाणिज्य व व्यवस्थापन- बी.कॉम.-As per Syllabus. (माध्यम([इंग्रजी]) -१२०विद्यार्थी
१७४.	३.	स्व. बापूसाहेब लाखनीकर चॅरिटेबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर लाखनी ता लाखनी जि भंडारा पिनकोड.४४१८०४ स्व. इंदिरा लाखनीकर महीला महाविद्यालय, २५/६, सावरी, ता. लाखनी, जि. भंडारा पिनकोड-४४१८०४	१)वाणिज्य व व्यवस्थापन -बी.कॉम (माध्यम[इंग्रजी]) १२०विद्यार्थी २)विज्ञान व तंत्रज्ञान-बी.एस्सी-([रसायन शास्त्र] ([भौतिक शास्त्र] ([प्राणीशास्त्र] ([वनस्पती शास्त्र] ([गणित] ([संगणक विज्ञान] ([इंग्रजी] ([मराठी] . . . (माध्यम[इंग्रजी]) १२०विद्यार्थी
१७५.	४.	श्याम बहुउद्देशीय शिक्षण संस्था साकोली, तह.. साकोली, जि. भंडारा पिनकोड-४४१८०२ आई शकुंतला महीला महाविद्यालय, साकोली, तह. साकोली, जि.- भंडारा, पिनकोड.४४१८०२	१. विद्याशाखा: वाणिज्य व व्यवस्थापन अभ्यासक्रम: बी.कॉम. माध्यम:([इंग्रजी] विषय: अभ्यासक्रमाप्रमाणे विद्यार्थी संख्या:१२० विद्याशाखा: विज्ञान व तंत्रज्ञान अभ्यासक्रम: बी.एस्सी.माध्यम:([इंग्रजी] विषय: ([रसायन शास्त्र] ([भौतिक शास्त्र] ([सूक्ष्मजिव शास्त्र] ([वनस्पती शास्त्र] ([गणित] ([संगणक विज्ञान] ([इंग्रजी] ([मराठी] विद्यार्थी संख्या:१२०

अ.क्र.	क्र.	संस्था/ प्रस्तावित महाविद्यालयाचे नांव	विद्याशाखा
१	२	३	४
१७६.	५.	शिव महीला शिक्षण संस्था, गोंदिया, श्री ईश्वर श्रावन राऊत, गौरी नगर राजगोपाल वार्ड गोंदिया तह. जि गोंदिया पिनकोड.४४१६०१ आर. के. कापसे महाविद्यालय, खजरी तह सडकअर्जुनी जि गोंदिया तालुका सडक अर्जुनी, जिल्हा गोंदिया पिनकोड-४४१८०७	१)मानवीय शास्त्र-बी.ए..([मराठी] ([इंग्रजी] ([समाजशास्त्र] ([राज्यशास्त्र] ([अर्थशास्त्र] ([गृहअर्थशास्त्र] ([इतिहास] ([भूगोल] .(माध्यम.([मराठी]) १२०विद्यार्थी २)विज्ञान व तंत्रज्ञान- बी.एस्सी.([रसायन शास्त्र] ([सूक्ष्मजिव शास्त्र] ([प्राणीशास्त्र] ([वनस्पती शास्त्र] ([गणित] ([संगणक विज्ञान] ([इंग्रजी] ([मराठी] . (माध्यम([इंग्रजी]) -१२०विद्यार्थी
१७७.	६.	रमाबाई आंबेडकर बहु. महीला शिक्षण संस्था, कुणबीटोला, तह. सालेकसा, जि. गोंदिया पिनकोड.४४१९१६ नियांश सुनिल बडोले आर्टस, कॉमर्स कॉलेज, कातुर्ली, तालुका . आमगाव, जिल्हा . गोंदिया पिनकोड.४४१९१६	१)मानवीय शास्त्र-बी.ए.(मराठी). मराठी, इंग्रजी, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल., (माध्यम.([मराठी]) - १२०विद्यार्थी २)वाणिज्य व व्यवस्थापन-बी.कॉम.,As per Syllabus (माध्यम[मराठी]) .१२०विद्यार्थी .
१७८.	७.	मातोश्री बहुउद्देशीय सेवा संस्था पवनी/धाबे, तह अर्जुनीमोर, जि.गोंदिया, पिनकोड-४४१६१४ श्री. विवेकानंदजी मेश्राम महाविद्यालय, दवनीवाडा, तह.जी.गोंदिया तालुका . गोंदीया, जिल्हा . गोंदिया पिनकोड-४४१६१४	१)मानवीय शास्त्र-बी.ए.([मराठी] ([इंग्रजी] ([समाजशास्त्र] ([राज्यशास्त्र] ([अर्थशास्त्र] ([गृहअर्थशास्त्र] ([इतिहास] ([भूगोल] (माध्यम[मराठी]) १२०विद्यार्थी २)वाणिज्य व व्यवस्थापन-बी.कॉम.,As per Syllabus.. (माध्यम [मराठी]) १२०विद्यार्थी
१७९.	८.	विद्या विकास शिक्षण संस्था , हिंणघाट दत्तमंदिर वार्ड, बस सँड रोड, तुळसकर हॉस्पिटल जवळ, हिंणघाट पिनकोड.४४२३०१ तुळसकर इंस्टीट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी संत तुकडोजी वार्ड, बालाजी टारुन जवळ, तुळसकर लॉन च्या मागे हिंणघाट, जिल्हा वर्धा (महाराष्ट्र)- ४४२३०१	विज्ञान व तंत्रज्ञान-बी.एस्सी.[रसायन शास्त्र] ([भौतिक शास्त्र] ([प्राणीशास्त्र] ([वनस्पती शास्त्र] ([गणित] ([संगणक विज्ञान] ([इंग्रजी] ([मराठी] ([हिन्दी] .. (माध्यम[इंग्रजी])- १२०विद्यार्थी
१८०.	९.	विद्या विकास शिक्षण संस्था , हिंणघाट दत्तमंदिर वार्ड, बस स्टँड रोड, तुळसकर हॉस्पिटल जवळ, हिंणघाट पिनकोड.४४२३०१ तुळसकर इंस्टीट्यूट, समुद्रपुर तालुका . समुद्रपुर, जिल्हा . वर्धा मेन रोड समुद्रपुर, ता. समुद्रपुर जिल्हा वर्धा पिनकोड.४४२३०५	१)वाणिज्य व व्यवस्थापन-बी.कॉम.,As per Syllabus (माध्यम.([इंग्रजी]) .१२०विद्यार्थी . २)विज्ञान व तंत्रज्ञान- बी.एस्सी..([रसायन शास्त्र] ([भौतिक शास्त्र] ([प्राणीशास्त्र] ([वनस्पती शास्त्र] ([गणित] ([संगणक विज्ञान] ([इंग्रजी] ([मराठी] ([हिन्दी] (माध्यम.([इंग्रजी]) -१२०विद्यार्थी .

अ.क्र.	क्र.	संस्था/ प्रस्तावित महाविद्यालयाचे नांव	विद्याशाखा
१	२	३	४
			३)मानवीय शास्त्र-बी.ए.,([मराठी] ([इंग्रजी]) ([समाजशास्त्र] ([राज्यशास्त्र]) ([अर्थशास्त्र] ([गृहअर्थशास्त्र]) ([इतिहास]) (माध्यम [मराठी]) १२०विद्यार्थी
१८१.	१०.	श्री. गुरुदत्ता बहुउद्देशीय संस्था, बापटवाडी, वर्धा बापटवाडी, वर्धा पिनकोड.४४२००१ श्री. दादासाहेब हिवसे पाटील महाविद्यालय, रोहणा तालुका . आर्वी, जिल्हा . वर्धा पिनकोड.४४२००१	१)विज्ञान व तंत्रज्ञान- बी.एस्सी.[रसायन शास्त्र] ([भौतिक शास्त्र] ([प्राणीशास्त्र] ([वनस्पती शास्त्र] ([गणित] ([संगणक विज्ञान] ([इंग्रजी]) ([मराठी]) १२०विद्यार्थी (माध्यम- ([इंग्रजी])
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली			
१८२.	१.	यशोदीप संस्था, गडचिरोली यशोदाबाई हरडे महिला महाविद्यालय, चामोर्शी, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली	विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा बी.एस.सी.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर			
१८३.	१.	कण्हेरसिध्द बहुउद्देशीय संस्था, कण्हेर, ता. माळशिरस, जि. सोलापूर शिवशंभो इन्स्टिटयुट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, जळभावी, ता. माळशिरस, जि. सोलापूर	बी.एस्सी. (ई.सी.एस.) भाग.१ विज्ञान व तंत्रज्ञान (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
१८४.	२.	जय मातृभूमी शैक्षणिक व सांस्कृतिक संघ, जेऊर, ता. करमाळा, जि. सोलापूर अटल ज्ञानवर्धिनी महाविद्यालय, जेऊर.	बी.एस्सी. भाग.१ विज्ञान व तंत्रज्ञान (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
१८५.	३.	गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ, शंकरनगर, विंचूर, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर सुभाष लॉ कॉलेज, शंकरनगर (विंचूर), ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर	एल.एल.बी. भाग.१ विधी मानवविज्ञान विद्याशाखा (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
१८६.	४.	शाहू शिक्षण संस्था, पंढरपूर, २२, म्हाडा, राजर्षी शाहू मार्ग, जुळे सोलापूर स्व. अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय, जुळे सोलापूर	एल.एल.बी. भाग.१ मानवविज्ञान विद्याशाखा (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
१८७.	५.	श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट, पंढरपूर स्वेरी लॉ कॉलेज, पंढरपूर	बी.ए. एल.एल.बी. भाग १ व एल.एल.बी. भाग १ मानवविज्ञान विद्याशाखा
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.			
१८८.	१.	स्वराज्य प्रतिष्ठान, शिंदखेडा एन.डी. मराठे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,	मानवीय संस्था. बी.ए. (मराठी, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, गृह

अ.क्र.	क्र.	संस्था/ प्रस्तावित महाविद्यालयाचे नांव	विद्याशाखा
१	२	३	४
		शिंदखेडा, ता. शिंदखेडा, जि. धुळे	अर्थशास्त्र, नाटयशास्त्र, संगीत, संरक्षणशास्त्र, तत्वज्ञान, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, इतिहास, उर्दू, संस्कृत हिंदी, व्यवहारिक मराठी, मास कम्युनिकेशन, सक्तीचा इंग्रजी, शिक्षणशास्त्र, इंग्रजी, सांस्कृतिक इतिहास, वैकल्पिक इंग्रजी, संगणकशास्त्र व उपयोजिता, समाजकार्य, मराठी (उपोजिता), सामान्य ज्ञान, पर्यावरण, जर्नेलिजम) विज्ञान व तंत्रज्ञान- बी.एस.सी. (इंग्रजी, संगणक विज्ञान, बायटेक्नॉलॉजी, सूक्ष्मजैविकी, पर्यावरण विज्ञान, संख्याशास्त्र, गणित, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, ऍनालिटीकल रसायनशास्त्र, अकार्बनिक रसायनशास्त्र, कार्बनिक रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, मराठी, माहिती तंत्रज्ञान, भूगोल, हिंदी, सामान्यज्ञान, पर्यावरणशास्त्र, जीवशास्त्र) विज्ञान व तंत्रज्ञान.-बी.एस.सी. (संगणकशास्त्र) सर्व अनिवार्य विषय वाणिज्य व व्यवस्थापन. बी.कॉम. (सर्व अनिवार्य विषय)
१८९.	२.	प्रोग्रेसिव्ह रुरल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, शिरपूर, सुधीनी मार्केट रोड, शिरपूर, जि. धुळे प्रोग्रेसिव्ह रुरल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, शिरपूर मा. भाग्यलक्ष्मी टी. बाविस्कर इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट दहिवद, शिरपूर, ता. शिरपूर, जि. धुळे	विज्ञान व तंत्रज्ञान.बी.एस.सी. (इंग्रजी, संगणक विज्ञान, गणित, भौतिकशास्त्र, मराठी, माहिती तंत्रज्ञान, भूगोल) विज्ञान व तंत्रज्ञान.बी.एस.सी. (संगणकशास्त्र) सर्व अनिवार्य विषय वाणिज्य व व्यवस्थापन बी.बी.एम.(आय.बी.) (सर्व अनिवार्य विषय)
१९०.	३.	स्वोद्धारक विद्यार्थी संस्था, धुळे व्दारा डी. आर. बी. ओ.डी. हायस्कूल एरिया, दोंडाईचा, ता. शिंदखेडा, जि. धुळे दादासाहेब राऊळ कॉलेज ऑफ लॉ, दोंडाईचा, ता. शिंदखेडा, जि. धुळे	मानवीय संस्था. बी.ए.एल.एल.बी. (५ वर्षीय) (सर्व अनिवार्य विषय) मानवीय संस्था. एल.एल.बी. (३ वर्षीय) (सर्व अनिवार्य विषय)
१९१.	४.	पार्वतादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ, जळगांव, खेडी बु., जळगाव सौ. पार्वताबाई तुकाराम पाटील महाविद्यालय, जळगाव, खेडी बु., ता., जि. जळगाव.	मानवीय संस्था. बी.ए. (मराठी, नाटयशास्त्र, संगीत, लोकप्रशासन, संरक्षणशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, इतिहास, उर्दू, हिंदी, सक्तीचा इंग्रजी, शिक्षणशास्त्र, सांस्कृतिक इतिहास, वैकल्पिक इंग्रजी,

अ.क्र.	क्र.	संस्था/ प्रस्तावित महाविद्यालयाचे नांव	विद्याशाखा
१	२	३	४
			संगणकशास्त्र व उपयोजीता) विज्ञान व तंत्रज्ञान. बी.एस.सी. (इंग्रजी, संगणक विज्ञान, सूक्ष्मजैविकी, संख्याशास्त्र, गणित, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, मराठी, इलेक्ट्रॉनिक्स, भूगोल, हिंदी) वाणिज्य व व्यवस्थापन बी.कॉम. (सर्व अनिवार्य विषय) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
१९२.	५.	सौ. पार्वतादेवी अपंग शिक्षण प्रशिक्षण प्रसारक मंडळ, खेडी बु., जळगाव सौ. पार्वताबाई तुकाराम पाटील महाविद्यालय, नेरी ता. जामनेर, जि. जळगाव.	मानवीय संस्था- बी.ए. (सर्व अनिवार्य विषय) विज्ञान व तंत्रज्ञान- बी.एस.सी. (सर्व अनिवार्य विषय) वाणिज्य व व्यवस्थापन -बी.कॉम. (सर्व अनिवार्य विषय) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
१९३.	६.	गोदावरी फाऊंडेशन गोदावरी हॉस्पिटल समोर, एम. जे. कॉलेज रोड, जळगांव हरिभाऊ जावळे इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, जळगांव, ता.जि. जळगांव.	विज्ञान व तंत्रज्ञान बी.एस.सी. (हॉस्पिटॅलिटी स्टडीज) (सर्व अनिवार्य विषय)
१९४.	७.	विद्यादेवी सरस्वती शैक्षणिक प्रतिष्ठान गट नं. १५, देवगाव, ता. अमळनेर, जि. जळगाव सरस्वती महाविद्यालय, देवगाव, ता. अमळनेर, जि. जळगाव.	विज्ञान व तंत्रज्ञान -बी.एस.सी. (इंग्रजी, संगणक विज्ञान, सूक्ष्मजैविकी, गणित, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, मराठी, माहिती तंत्रज्ञान, भूगोल)
१९५.	८.	मंडाई एज्युकेशन सोसायटी, रांजणी, तळोदा, मु.पो. रांजणी, ता. तळोदा श्री. बापूसाहेब प्रल्हाद भरती आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, तळोदा, जि. नंदुरबार	मानवीय संस्था-बी.ए. (मराठी, लोकप्रशासन, संरक्षणशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, इतिहास, हिंदी, सक्तीचा इंग्रजी, शिक्षणशास्त्र, इंग्रजी, वैकल्पिक इंग्रजी, संगणकज्ञान व उपयोजिता, समाजकार्य, सामान्यज्ञान) विज्ञान व तंत्रज्ञान-बी.एस.सी. (इंग्रजी, संगणक विज्ञान, सूक्ष्मजैविकी, संख्याशास्त्र, गणित, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, मराठी, इलेक्ट्रॉनिक्स, भूगोल, हिंदी)

अ.क्र.	क्र.	संस्था/ प्रस्तावित महाविद्यालयाचे नांव	विद्याशाखा
१	२	३	४
१९६.	९.	एम. के. दराडे एज्युकेशन सोसायटी, नाशिक मु.पो. विरचक, गट नं. ५७, नंदुरबार नवापूर हायवे, ता. जि. नंदुरबार एमकेडी कला, वाणिज्य, विज्ञान व फॅशन डिझायनिंग महाविद्यालय, विचरक, ता.जि. नंदुरबार	मानवीय संस्था. बी.ए. (मराठी, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, इतिहास, हिंदी, इंग्रजी, वैकल्पिक इंग्रजी) विज्ञान व तंत्रज्ञान बी.एस.सी. (गणित, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एस.सी. (फॅशन डिझायनिंग) (सर्व अनिवार्य विषय) विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एस.सी. (संगणकशास्त्र) (सर्व अनिवार्य विषय) वाणिज्य व व्यवस्थापन - बी.कॉम. (सर्व अनिवार्य विषय) वाणिज्य व व्यवस्थापन - बी.कॉम. (अकाउंटिंग अँड फायनांस) (सर्व अनिवार्य विषय)
१९७.	१०.	एकलव्य आदिवासी भिल्ल सेवा मंडळ, सोमवाल ता. तळोदा, मु. सोमावल, बु., पो. नलगव्हान, ता. तळोदा, जि. नंदुरबार देवमोगरा माता विधी महाविद्यालय, तळोदा, ता. तळोदा, जि. नंदुरबार.	मानवीय संस्था. बी.ए.एल.एल.बी. (५ वर्षीय) (सर्व अनिवार्य विषय) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
१९८.	११.	श्री. गोवर्धनसिंगजी शैक्षणिक सेवा समिती, त्रिमुर्ती सुभाष चौक, नंदुरबार पी. जी. आर्ट्स, सायन अँड कॉमर्स कॉलेज ता.जि. नंदुरबार	विज्ञान व तंत्रज्ञान बी.एस.सी. (इंग्रजी, संगणक विज्ञान, बायटेक्नॉलॉजी, सूक्ष्मजैविकी, गणित, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, अकार्बनिक रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जैवरसायनशास्त्र, रसायनशास्त्र, आण्विक जीवविज्ञान, हिंदी, डेटा सायंस, जीवशास्त्र) विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एस.सी. (संगणकशास्त्र) (सर्व अनिवार्य विषय)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड			
१९९.	१.	कै. शंकरराव पाटील मेमोरिअल एज्युकेशन सोसायटी, नांदेड शंकर महाविद्यालय, नरोबा चौक, नांदेड, ता. जि. नांदेड	१) बी.कॉम. २) बी.एस.सी. (कॉम्प्युटर सायन्स) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
२००.	२.	कै. शंकरराव पाटील मेमोरिअल एज्युकेशन सोसायटी, नांदेड श्री. संत बाळगीर महाराज वरिष्ठ महाविद्यालय, कापसी (गुंफा), ता. लोहा, जि. नांदेड	१) बी.ए. (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
२०१.	३.	सरस्वती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, गोजेगाव, ता. मुखेड, जि. नांदेड महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, मरखेल, ता. देगलुर, जि. नांदेड	१) बी.ए. २) बी.कॉम ३) बी.एस.सी. (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९)

अ.क्र.	क्र.	संस्था/ प्रस्तावित महाविद्यालयाचे नांव	विद्याशाखा
१	२	३	४
			(३) (छ) खालील परंतुकान्वये)
२०२.	४.	जिवन सेवा सेवाभावी संस्था, यशवंत नगर, परभणी भक्ती महाविद्यालय, परभणी	१) बी.ए. २) बी.एस्सी.
२०३.	५.	सावित्रीबाई फुले महिला विकास मंडळ, शेवडी, ता. जितूर, जि. परभणी भगवान महाविद्यालय, चैतन्य नगर, पाथरी रोड, परभणी	१) बी.ए. (मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम)
२०४.	६.	सावित्रीबाई फुले महिला विकास मंडळ, शेवडी, ता. जितूर, जि. परभणी भगवान महाविद्यालय, शेवडी, ता. जितूर, जि. परभणी.	१) बी.ए. (अॅडमिनिस्ट्रेटिव सर्विसेस)
२०५.	७.	विश्वभारती जनसेवा प्रतिष्ठाण, सोनपेठ, ता. सोनपेठ, जि. परभणी बाळासाहेब पवार महाविद्यालय, सोनपेठ, ता. सोनपेठ, जि. परभणी	१) बी.ए.
२०६.	८.	मानसेवा विकास प्रतिष्ठाण, यशवंत नगर, परभणी बळीराजा वरिष्ठ महाविद्यालय, रामपुरी, ता. मानवत, जि. परभणी	१) बी.ए.
२०७.	९.	यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ, शास्त्री नगर, सेलू, ता. सेलू, जि. परभणी यशवंत विधी महाविद्यालय, सेलू, ता. सेलू, जि. परभणी	१) एल.एल.बी.
२०८.	१०.	स्व. कृष्णाजी पाटील सेवाभावी संस्था, हिंगोली स्व. सिताराम पाटील महाविद्यालय, सरकळी, ता. जि. हिंगोली	१) बी.एस्सी.
२०९.	११.	श्री. विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, आलमला, ता. औसा, जि. लातूर विश्वेश्वर महाविद्यालय (विज्ञान व वाणिज्य) लातूर, ता.जि. लातूर	१) बी.कॉम २) बी.एस्सी. (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
२१०.	१२.	श्री. सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ, नांदेड वसंतराव नाईक लॉ कॉलेज, वसरणी, नांदेड, ता. जि. नांदेड	१) एल.एल.बी.
२११.	१३.	डॉ. झाकीर हुसैन, शिक्षण संस्था, ईरफान नगर, ब्रम्हपुरी, नांदेड अॅड. एम. झेड सिद्धिकी विधी महाविद्यालय, ईरफान नगर, गाडेगांव रोड, नांदेड	१) एल.एल.बी. ३ वर्षे (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
२१२.	१४.	शिवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ, बिजेवाडी (खेमातांडा) पो. शेकापुर, ता. कंधार, जि. नांदेड शिवशक्ती महाविद्यालय कला, वाणिज्य व विज्ञान काकांडी, ता. जि. नांदेड	१) बी.ए. २) बी.कॉम ३) बी.एस्सी.
२१३.	१५.	श्री. दत्त शिक्षण प्रसारक मंडळ, होटाळा, शेळगांव रोड, नायगांव, ता. नायगांव, जि. नांदेड श्री. दत्त महिला महाविद्यालय, नायगांव, ता. नायगांव, जि. नांदेड	१) बी.ए. २) बी.कॉम ३) बी.एस्सी. (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)

अ.क्र.	क्र.	संस्था/ प्रस्तावित महाविद्यालयाचे नांव	विद्याशाखा
१	२	३	४
२१४.	१६.	श्री. दत्त शिक्षण प्रसारक मंडळ, होटाळा, शेळगांव रोड, नायगांव, ता. नायगांव, जि. नांदेड स्व. दिगंबरराव भाऊराव पाटील महाविद्यालय, रामेश्वर, ता. धर्माबाद, जि. नांदेड	१) बी.ए. २) बी.कॉम ३) बी.एससी.
२१५.	१७.	श्री. गणेश शिक्षण प्रसारक मंडळ, मांडूरकी, ता. चाकुर, जि. लातूर पु. अहिल्यादेवी वरिष्ठ महाविद्यालय, सांगवी (सु.) ता. अहमदपूर, जि. लातूर	१) बी.ए. २) बी.कॉम ३) बी.एससी. (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
२१६.	१८.	श्री. गणेश शिक्षण प्रसारक मंडळ, मांडूरकी, ता. चाकुर, जि. लातूर बालाघाट विधी महाविद्यालय, अहमदपूर, ता. अहमदपूर, जि. लातूर	१) एल.एल.बी. ३ वर्षे (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
२१७.	१९.	ग्रामोदय सेवाभावी संस्था, बाभुळगाव, ता. वसमत, जि. हिंगोली राजे संभाजी व्यावसायिक व कौशल्य विकास वरिष्ठ महाविद्यालय, वसमत, जि. हिंगोली.	१) बी.कॉम. (बँकिंग) २) बी.एससी. (फुड सायन्स) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
२१८.	२०.	ग्रामोदय सेवाभावी संस्था, बाभुळगाव, ता. वसमत, जि. हिंगोली वसुमती विधी महाविद्यालय, वसमत, ता. वसमत, जि. हिंगोली.	एल.एल.बी. ३ वर्षे (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
२१९.	२१.	ग्रामोदय सेवाभावी संस्था, बाभुळगाव, ता. वसमत, जि. हिंगोली कै. गोपाळराव पाटील ग्रामीण व्यवस्थापन महाविद्यालय, वसमत, जि. हिंगोली	१) बी.ए. (रूरल मॅनेजमेंट) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
२२०.	२२.	भीमाशंकर शिक्षण संस्था, शिराढोण, ता. कंधार, जि. नांदेड माधवराव पाटील पांडागळे महाविद्यालय, शिराढोण, ता. कंधार, जि. नांदेड	१) बी.ए. २) बी.कॉम ३) बी.एससी. (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर			
२२१.	१.	पंडित दिनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था, औरंगाबाद स्वामी विवेकानंद महाविद्यालय, चित्तेपिंपळगाव, ता. जि. छत्रपती संभाजीनगर	कला वाणिज्य विज्ञान (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
२२२.	२.	श्री. ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पाचोड, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर शिवछत्रपती विधी महाविद्यालय, पाचोड, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर	एल.एल.बी. (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
२२३.	३.	कै. श्री. लालबहादूरशास्त्री मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट, हाडको, छत्रपती संभाजीनगर कलावती विधी महाविद्यालय, जटवाडा रोड, छत्रपती संभाजीनगर	एल.एल.बी.-०५ वर्षीय अभ्यासक्रम

अ.क्र.	क्र.	संस्था/ प्रस्तावित महाविद्यालयाचे नांव	विद्याशाखा
१	२	३	४
२२४.	४.	मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, छत्रपती संभाजीनगर देवगिरी विधी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर	विधी
२२५.	५.	श्री. ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पाचोड, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर श्री. संत एकनाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बिडकीन, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर	कला वाणिज्य विज्ञान (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
२२६.	६.	संजीवनी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, लोहगड नांद्रा, ता. फलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर संजीवनी कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, वाळुज, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर	कला वाणिज्य
२२७.	७.	स्वातंत्र्यवीर सावरकर शिक्षण संस्था, आसई, जि. जालना मोरेश्वर वरिष्ठ महाविद्यालय, राजूर, ता. भोकरदन, जि. जालना	बी.एस्सी (होम सायन्स) बी. ए. (फॅशन डिझायनिंग) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
२२८.	८.	कै. सुभाषराव ढाकणे मल्टिपर्पज सेवाभावी संस्था, जालना डॉ. सुभाषराव ढाकणे कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड डाटा सायन्स, रोहनवाडी, ता.जि. जालना	विज्ञान (कॉम्प्युटर सायन्स) विज्ञान (डाटा सायन्स)
२२९.	९.	हजरत पिरपाशा कादरी बहुउद्देशीय विकास संस्था, गेवराई पैठण रोड, ता. जि. छत्रपती संभाजीनगर राजमाता जिजाऊ कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर सायन्स, रांजनगाव (शे.पु.) ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर	बी.सी.एस.
२३०.	१०.	श्री. ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पाचोड, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीराजे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चित्तेपिंपळगाव, ता.जि. छत्रपती संभाजीनगर	कला वाणिज्य विज्ञान (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)
२३१.	११.	श्री. शिक्षण संस्था, आष्टी, ता. आष्टी, जि. बीड गजानन वरिष्ठ महाविद्यालय, कडा, ता. आष्टी, जि. बीड	बी.एस्सी. क्लिनिकल लॅबोरेटरी सायन्स (सी.एल.एस.) (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (३) (छ) खालील परंतुकान्वये)

(अशोक मांडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन